

मिरा भाईदर महानगरपालिका

मा. स्थायी समिती सभा दि. १४/०८/२०१३

मिरा भाईदर महानगरपालिकेची मा. स्थायी समिती सभा बुधवार दिनांक १४/०८/२०१३ रोजी सभा सुचना क्र. ११ दि. ३१/०७/२०१३ रोजीच्या विषयपत्रिकेवरील विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी मिरा भाईदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, दुसरा मजला, लाल बहादुर शास्त्री सभागृहात सकाळी ११.०० वा. सभा आयोजित करण्यांत आली होती.

सदर सभेच्या अध्यक्षस्थानी मा. सभापती, श्री. राजु यशवंत भोईर हे उपस्थित होते. सदर सभेस खालील सदस्य उपस्थित होते.

उपस्थित सदस्य

१.	श्री. राजु यशवंत भोईर	सभापती
२.	श्री. बर्नड आल्बर्ट डिमेलो	सदस्य
३.	श्रीम. हेलन जॉर्जी गोविंद	सदस्या
४.	श्री. मुन्ना सिंह	सदस्य
५.	श्री. प्रमोद जयराम सामंत	सदस्य
६.	श्रीम. अनिता जयवंत पाटील	सदस्या
७.	श्री. राजेश शंकर वेतोसकर	सदस्य
८.	श्रीम. बगाजी शर्मिला विल्सन	सदस्या
९.	श्री. शरद केशव पाटील	सदस्य
१०.	श्री. रोहिदास शंकर पाटील	सदस्य
११.	श्रीम. मिरादेवी यादव	सदस्या
१२.	डॉ. राजेंद्र जैन	सदस्य
१३.	डॉ. रमेश जैन	सदस्य
१४.	श्री. संदिप मोहन पाटील	सदस्य
१५.	श्री. प्रविण मोरेश्वर पाटील	सदस्य
१६.	श्री. प्रशांत ज्ञानदेव दळवी	सदस्य

गैरहजर सदस्य – निरंक

मा. सभापती :-

नमस्कार, सर्व सन्मा. सदस्य, सदस्या सर्व अधिकारी वर्ग यांचे स्वागत तसेच सचिव साहेबांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात करावी.

नगरसचिव :-

मिरा भाईदर महानगरपालिकेची मा. स्थायी समिती सभा बुधवार दि. १४/०८/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता मिरा भाईदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, दुसरा मजला, लाल बहादुर शास्त्री सभागृहात स्थायी समिती सभा सुचना क्र. ११, दि. ३१/०७/२०१३ रोजीच्या विषयपत्रिकेवरील प्रकरणांवर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यांत येत आहे. प्रकरण क्र. ६८, दि. १७/०५/२०१३ रोजीच्या मा. विशेष स्थायी समिती सभेचे इतिवृत्तांत कायम करणे.

शरद पाटील :-

सचिव साहेब, आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अभ्यास दौ-याबाबत तर आपण आम्हाला नोटीस दिली ती दोन दिवस अगोदर दिली त्याचं कारण काय?

मा. सभापती :-

साहेब, चार दिवस आधी मी आपल्याला फोनवर बोललो होतो. गटनेता असल्याकारणाने मी आपल्याला सांगितलं त्यानंतर तुम्ही सांगितलं की आम्हाला पत्र व्यवहार करा म्हणुन पत्र पाठवून दिलेलं आहे पत्रावर ४-५ दिवस अगोदरची तारीख होती.

शरद पाटील :-

तारीख तुम्ही ४-५ दिवस आधीची टाकून आम्हाला रिसीव्ह झाली ते दोन दिवस आधी झालं तर दोन दिवसांत आम्ही काय नक्की करायचं?

मा. सभापती :-

साहेब तुम्हाला आधी सुचना दिली होती.

शरद पाटील :-

नियमात काय बसतं सचिव साहेब? अभ्यास दौ-याला जायचं असेल तर त्याची सुचना किती दिवस अगोदर द्यायला पाहिजे.

नगरसचिव :-

त्याचं नियोजन मार्च मध्येच झालं होतं त्यामुळे मी.....

शरद पाटील :-

नियोजन कधी झालेलं होतं ते आम्हाला ऐकायचं नाही त्याचा निर्णय कधी झाला आणि कधी जायचं? जेव्हा जायची तारीख नक्की होते त्याच्या किती दिवस अगोदर आम्हाला पत्र दिलं पाहिजे त्याचा खुलासा करा.

बर्नड डिमेलो :-

मा. सभापती साहेब, दौ-याचं निश्चित झालं होतं ब-याच वेळा बैठका झाल्या होत्या ज्या जागेवर जायचं होतं त्याला आपल्याला मान्यता मिळाली नाही म्हणून वेळेवर ठरलं ब-याच लोकांचे सण चालू होणार होते म्हणून गेलो तर आताच जायचं नाहीतर दौरा रद्द त्यामुळे ते वेळेवर करण्यात आलं आयुक्तांची परवानगी घेऊन त्यांना रितसर आपण केलं कळवलं थोड उशिरा कळवलं पण मला तरी वाटते फोनवर सगळी चर्चा झाली होती अजून समोर बसून बैठक झाली होती.

राजेश वेतोसकर :-

ह्याच्यानंतर असं अजिबात झालं नाही पाहिजे ह्यानंतर कमीत कमी दहा दिवस अगोदर सुचना दिली पाहिजे.

शरद पाटील :-

सचिव साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्ही किंवा सभापती साहेबांनी द्यावे.

नगरसचिव :-

दौरा किती दिवस अगोदर नोटीस द्यावं असं काही नाही. सर्व साधारण सभेत ठरतं की, ह्या तारखेला निघायचं त्याप्रमाणे ते निघालेले आहे.

शरद पाटील :-

स्थायीच्या सभेत कधी ठरलं ते पण सांगा?

नगरसचिव :-

त्यांची चर्चा झाली होती.

शरद पाटील :-

कधी झाली होती चर्चा?

मा. सभापती :-

साहेब, चर्चा झाल्यानंतर आपल्याला फोनवर सांगितलं होतं.

शरद पाटील :-

फोनवर बोललो पण स्थायी समिती सभेत चर्चा व्हायला पाहिजे की, ऑफिस मध्ये बसून चर्चा व्हायला पाहिजे?

मा. सभापती :-

ठराव मंजूर झालेला आहे.

शरद पाटील :-

सचिव साहेब, चर्चा ही स्थायी समिती सभेत व्हायला पाहिजे की, स्थायी समिती सभापतींच्या ऑफिसमध्ये व्हायला पाहिजे आणि ते सगळ्यांना माहिती पाहिजे आम्ही तर गेलो नाही आम्हाला चर्चा माहित नाही.

मा. सभापती :-

साहेब तुम्हाला लेखी पत्र सुध्दा दिलं आणि फोनवर पण सांगितलं.

शरद पाटील :-

लेखी पत्र आम्हाला दोन दिवस अगोदर दिलं आम्ही दोन दिवस अगोदर कुठचेही निर्णय घेऊ शकत नाही आमची पण कामं असतात ना.

बर्नड डिमेलो :-

मा. सभापती साहेब, मी पण गटनेता आहे. आम्हाला पण उशिरा कळलं त्याकरीता तयारी करता आली नाही त्याबद्दल एवढं सिरियसली घ्यायची गरज नाही आम्ही सुध्दा गेलेलो नाही. ज्यांना शक्य झालं ते गेले त्यांनी अभ्यास दौरा केला त्याचा लाभ महापालिकेला ते देतील त्यांनी आपल्याला सांगावे त्यांनी काय काय अभ्यास दौरा केला?

शरद पाटील :-

कोण गेलं कोण नाही हा विषय आमच्यासाठी नाही. नियमाचं सांगा ना म्हणजे विषय संपला ना.

नगरसचिव :-

सभापतींनी सर्वसाधारण सभेत किंवा सभापतींच्या दालनात बैठक घेऊन चर्चा होते नेहमीप्रमाणे प्रथा तशीच आहे.

शरद पाटील :-

दालनात बैठक होऊन जेव्हा चर्चा होत असेल तेव्हा सगळ्यांना बोलवायला पाहिजे ना.

नगरसचिव :-

सभापती बोलवतील.

शरद पाटील :-

सभापती साहेब मला नियमने आहे ते विचारायचं आहे.

मा. सभापती :-

साहेब मी तुम्हाला दोन वेळा फोन केलेला तर ह्यात काय चुक झाली असेल पुढच्या वेळी जे काही होईल ते कायदेशीर सचिवांकडून माहिती घेऊन पत्र देण्यात येईल.

शरद पाटील :-

मी आपल्या चुकीबद्दल बोलत नाही. आम्हाला सचिवांनी फक्त नियम सांगावा नियम सांगितल्यानंतर आम्हाला पण ह्यापुढे माहिती पडेल.

नगरसचिव :-

मा. सभापतींच्या दालनामध्ये बैठक होते नेहमीप्रमाणे.

शरद पाटील :-

पण सभापतींच्या दालनात मिटींग घेताना आम्हाला बोलवलं नाही ना सांगावं त्यांनी आमच्या पाच सदस्यांपैकी बैठकीला कोणाला बोलवलं ते?

मा. सभापती :-

मी तुम्हाला फोनवर सुचना दिली होती.

शरद पाटील :-

विषय फोनचा नाही ना तुम्ही सभापतींच्या दालनात बसता मिटींग घेता तेव्हा बोलवायला पाहिजे ना.

मा. सभापती :-

सर्व गटनेत्यांना बोलवलं होतं.

डॉ. राजेंद्र जैन :-

फोन करणा कोई ऑफिशिएल रस्ता नाही है।

मा. सभापती :-

पाटील साहेब हा विषय एवढा गंभीर नाही ठिक आहे काही चुक झाली असेल तर ती मी मान्य करतो आणि आता विषयाला सुरुवात करा सचिव साहेब.

बर्नड डिमेलो :-

मा. सभापती साहेब त्यांच्या गटनेत्याला आपण लेखी उत्तरं देवू.

मा. सभापती :-

साहेब, तुम्ही आम्हाला लेखी पत्राचं उत्तर दिलं नाही.

शरद पाटील :-

नाही दिलं आम्हाला दोन दिवस अगोदर लेटर येत.....

मा. सभापती :-

तुम्ही जर आम्हाला कळवलं असतं तर मी दौरा थांबवला असता.

राजेश वेतोसकर :-

मा. सभापती साहेब, आपले सदस्य डॉ. साहेब त्यांनी तुम्हाला लेखी सुचना दिली ना की, मी येऊ शकत नाही म्हणून.

बर्नड डिमेलो :-

दि. १७/०५/२०१३ रोजीच्या मा. स्थायी समिती इतिवृत्तांतामध्ये मा. सदस्य यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह इतिवृत्तांत कायम करण्यांत येत आहे.

राजेश वेतोसकर :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

मा. सभापती :-

ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.

शरद पाटील :-

मा. सभापती साहेब, आज पाण्याचा प्रश्न इतका बिकट चाललेला आहे की, लोकांनी फक्त आपल्या घरावर मोर्चे आणायचे बाकी राहिले आणि लोकांच सर्व साधारण असं म्हणणं आहे की पावसात सुध्दा पाण्याची टंचाई का होते? आज आपण पाण्यासाठी पाहिजे ती मंजूरी देतो सगळं करतो पाणी जे लोकांना येत होतं त्याच्यात कुठेही नविन कनेक्शन चालु केलेली नाही. नविन देतं पण नाही तरी सुध्दा पाण्याचा बिकट प्रश्न ह्या शहरामध्ये निर्माण झालेला आहे.

मुन्ना सिंह :-

मा. सभापती साहेब, कितने घंटे मे पानी आ रहा है? सप्लाय कितने घंटे मे हो रहा है उसका खुलासा करने के लिए कहीए।

सुरेश वाकोडे :-

हा जो प्रॉब्लेम आहे ना तो नवघर आणि गोडदेव चा प्रॉब्लेम आहे तर त्या पट्ट्यात आम्ही काय करतो त्याची तपासणी आठ दिवसापासून सुरु आहे मध्यंतरी काय झालं की कनकिया पासून नवघर ला देणार लाईन लिकेज होत होता. तर त्या लिकेजचं रेक्टिंगेशन केलेलं आहे आणि ह्या ठिकाणचा प्रेशन आम्ही मॅन्टेन भरुन आठ दिवसामध्ये हा प्रॉब्लेम कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रॉपर करुन घेऊ.

शरद पाटील :-

साहेब हा २-४ दिवसाचा प्रॉब्लेम नाही आपल्या इकडची जनता आहे ती फार संयम पाळून आहे तीन महिने झाले ही परिस्थिती आहे लोन आम्हाला सुध्दा सांगायला येत नव्हते काही बोलत नव्हते पण त्यांच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी आमच्याकडे तक्रारी चालु केल्या आणि ह्या शहरामध्ये मोर्चे वगैरे व्हायला पाहिजे असं मला वाटतं नाही कारण सत्ताधारी फार चांगलं काम करतात आणि त्यांच्यावर कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे.

सुरेश वाकोडे :-

सर, मी काल सर्व ठिकाणाचा आढावा घेतला आम्ही आणखीन त्या ठिकाणच्या सिस्टम मध्ये सुधारणा करतो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करुन घेतो.

शरद पाटील :-

साहेब, तीन महिने झाले. तीन महिन्यापासून हा प्रॉब्लेम आहे आणि जिथे कधी डिस्टर्ब नव्हतं त्या झोनलं सुध्दा आत, डिस्टर्ब होते आता किती तासाने पाणी येतं ते तुम्ही आम्हाला सांगा ना.

सुरेश वाकोडे :-

४८-४६ तासाने येतं.

शरद पाटील :-

आता ६० तासाच्या वर पाणी येतं.

सुरेश वाकोडे :-

त्यादिवशी नवघरचं लिकेज काढलं होतं त्यामुळे आपण सप्लाय बंद ठेवला होता.

शरद पाटील :-

साहेब, आम्ही तुम्हाला फोन करतो तर आपण आम्हाला मॅसेज पाठवता की मी बीझी आहे नंतर फोन करतो तर आपला फोन येत नाही.

सुरेश वाकोडे :-

हे मी बघुन घेतो हा प्रॉब्लेम आठ दिवसामध्ये सॉल्व करुन घेतो कुठल्याही परिस्थितीमध्ये.

मुन्ना सिंह :-

आप कौनसे एरीया की बात कर रहे है पुरे ईस्ट की कोई और?

सुरेश वाकोडे :-

सर, यह गोडदेव और नवघर की बात है, उधर यह प्रॉब्लेम आ रहा है बाकी वेस्ट मे और ईस्ट मे दुसरी जगह ऐसी कोई प्रॉब्लेम नहीं है।

मुन्ना सिंह :-

जो भी है उसका कुछ समाधानकारक जवाब मिल नहीं रहा है। मैंने आपको कितनी बार फोन किया अभीतक कुछ हुआ नहीं।

शरद पाटील :-

साहेब, बुस्टरचं काम कुठपर्यंत आलं आहे?

सुरेश वाकोडे :-

बुस्टरचं काम सुरु केलेलं आहे साधारण चार ते सहा महिने लागतील.

बर्नड डिमेलो :-

वाकोडे साहेब, वेळोवेळी आपण जे जे साहित्य पाणी पुरवठ्यासाठी काय काय पाहिजे तर त्यासाठी मला वाटते विरोधी पक्षाने म्हणा की, सत्ताधारी पक्षा म्हणा आम्ही कोणीच तुम्हाला विरोध केला नाही आणि जे जे पाहिजे ते मागवले त्यावेळेला तर मग हे प्रकार दुर व्हायला पाहिजे.

सुरेश वाकोडे :-

त्यासाठी आपण बुस्टिंग पंपचा प्रस्ताव पण घेतलेला आहे त्याचं काम पण सुरु केलं आहे पण मेन व्हाईल हा जो प्रॉब्लेम येतो तो मला सॉल्व करायचा आहे.

शरद पाटील :-

मा. आयुक्त साहेब, पाण्याची शहरामध्ये फार कमतरता आहे नागरीकांचा रोष वाढत आहे आणि ६० ते ७० तासावर पाणी जाते.

मा. आयुक्त :-

मी मिरा भाईंदर शहरामध्ये किती पाणी पुरवठा आहे ह्या खोलामध्ये मी जाणार नाही परंतु आपल्या भागातील नागरीकांची संख्या वाढत आहे. पाणी पुरवठा कमी आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे तर त्यासाठी

आपण २-३ पत्र व्यवहार केलेलं आहे तर भविष्यामध्ये यश मिळेल पहिलं म्हणजे तातडीची पाणी पुरवठा सुरु होण्यासाठी आपल्याला जे ११६ एमएलडी पाणी मिळतं त्यापैकी आणखीन वाढ व्हावी म्हणुन मी स्वतः एमआयडीसी च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली त्यामध्ये कल्याण डॉंबिवली शहराला जो पाणी पुरवठा होतो एमआयडीसी मार्फत तो ७० एमएलडी पाणी पुरवठा आहे त्याच्यामध्ये आपसात वाद आहे त्या वादामध्ये आपल्याला जायचं नाही पण त्यामध्ये त्यांनी असा प्रस्ताव दिला होता की, तुम्हाला आमच्याकडून अॅडव्हान्स पैसे पाहिजे असतील तर आमची तयारी आहे जनरली काय असतं की आपल्याला पाणी पुरवठा झाला की त्यानंतर आपण त्यांना बिलं देतो आणि त्यांच्या बिलावरून काहीतरी वाद आहे जेवढं तुम्ही रेट ठरवा ज्या दराने तुम्हाला अॅडव्हान्स पैसे पाहिजे असतील तर आम्ही अॅडव्हान्स भरतो पण त्यांनी तत्वतः ७० एमएलडी तर नाही पण तत्वतः १० एमएलडी कबुल केलेलं आहे की आम्ही सुरुवातीला तुम्हाला १० एमएलडी पाणी देतो त्यासाठी आपलं मागणी पत्र त्यांना पोहचलेलं आहे त्यांना फक्त असं झालं आहे की, त्यांची ऑथोरीटी मिटींग आहे एमआयडीसी ची त्या ऑथोरीटी मिटींग मध्ये त्यांना त्याची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्याला जो काही वेळ लागेल तो लागेल पण आपल्याला निश्चितपणे त्यांची बैठक झाल्यानंतर आपल्याला एका आठवड्यामध्ये तसं पत्र मिळेल आता हे पाणी उचलण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था काय आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे हे पाणी उचलण्यासाठी आपल्याला कुठलाही अतिरिक्त खर्च न करता जी आपली अस्तित्वातली पाईप लाईन आहे त्याचा आपण उपयोग करुन घेऊन आणि जुजबी. जुजबी म्हणजे २-४-५-१० लाखांमध्ये जे काही जुजबी फेरबदल करायला लागतील ते सुध्दा त्यामध्ये करता येईल आणि टप्प्या-टप्प्याने हे पाणी १० पर्यंत न थांबता टप्प्या-टप्प्याने वाढेल तसं त्यांनी मला पर्सनली आश्वासन दिलेलं आहे ते त्याबद्दल मी आपल्याला सांगु इच्छितो. दुसरा मुद्दा होता की, एमआयडीसी कडुन नवी मुंबई महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा होत आहे त्यामधुन देखील आपल्याला १० एमएलडी पाणी कदाचित मिळण्याची शक्यता आहे. कदाचित ह्यासाठी म्हणतो की, अजुनसुध्दा तो ठराव त्यांना मंजुर केलेला नाही तर त्यातुन मिळण्याची शक्यता आहे. नजिकच्या भविष्यामध्ये साधारणतः एक महिन्यामध्ये आपल्याला १० एमएलडी निश्चितपणे आणि १० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेल असं आपले प्रयत्न आहे. आता ह्यांनी आपलं जो आहे तो भाग साधणार नाही याची कल्पना मला कारण आपण नविन बिल्डींग ला कनेक्शन देत नाही. जुन्या बिल्डींगमध्ये ज्याठिकाणी आपली वस्ती वाढतं आहे, कुटुंब संख्या वाढत आहे तिथे आपण वाढीव पाणी कळत नाही कारण प्लॅट जरी एक असला तर सुरुवातीला दोघांनी घेतला असेल त्याचं कालांतराने लग्न होतात कुटुंबाची संख्या वाढते आणि पाण्याची गरज देखील वाढते. पण ती गरज सुध्दा सध्या आपण पूर्त करु शकत नाही म्हणून ह्या सगळ्या आहे त्यामध्ये नजिकच्या भविष्यामध्ये सोडवणारा प्रश्न आहे पण दुरगामी प्रयत्न म्हणुन आपण दोन भागामध्ये प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे एक एमएमआरडीए ने आपल्या शहराच्या हद्दीपर्यंत पाणी पुरवठा उपलब्ध करुन द्यावा आपल्याला कल्पना आहे मागच्या सभेमध्ये आपली सविस्तर चर्चा देखील झालेली आहे आणि दुसरा भाग होता आपल्या शहराची वितरण व्यवस्था बळकट करण्याची. तेव्हा ते पाणी आपल्याकडे योग्य पध्दतीने वितरीत करण्यासाठी दुसरा प्रस्ताव तयार केलेला आहे. तो केंद्र शासनाला सबमित झालेला आहे. ४४९ कोटीचा तो प्रस्ताव होता आणि त्याही मध्ये केंद्र शासनाने काही क्वेरी काढल्या आणि त्यांनी एक सुचना केली की, तुम्ही हा जो प्रस्ताव तयार केलेला आहे तो एखाद्या नामवंत संस्थेकडुन तुम्ही तपासून घ्या नामवंत संस्था म्हणजे त्यांनी एका संस्थेच नाव सुचवलं होतं त्यापैकी सर्वोच्च संस्था जी आहे ती पवई ची त्या संस्थेकडुन आपण तपासनु घेतलेलं आहे त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे. आणि रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की, तुम्ही ४०० फेरबदल सुचवलं आहे त्या फेरबदलामध्ये काही वाढ करण्यासाठी सांगितलं तर काही कमी करण्यासाठी सांगितलं तर आणि सुधारीत प्रस्ताव आपला ४२७ कोटीचा त्यांना आपल्याला मंजुर करुन दिलेला आहे. मला अभिमानाने सांगावसं वाटतं की, देशामधली आपली पहिली महानगरपालिका असेल की, केंद्र शासनाने आपल्याला तोंडी सांगितलं आणि आपण त्याची तोंडी पुर्तता करुन घेतलं आणि त्याला सुध्दा फारसा काही खर्च लागलेला नाही तर हा आपण इथे थांबलो नाही तर हा प्रस्ताव आपण राज्य शासनाकडुन घेऊन गेलो तिथे बसुन त्यांच्याकडुन स्वाक्षरी घेतली आणि काल तो प्रस्ताव आपला दिल्लीला पोचलेला आहे तर त्यामध्ये माझी सगळी धिस्त ह्यासाठी आहे की, हा मोठा प्रस्ताव आहे. ४२५ कोटी, ४३० कोटी त्यापैकी केंद्र शासनाकडुन ३५ टक्के राज्य शासनाकडुन १५ टक्के मिळणार आहे तर पुढचे ५० टक्के आपल्याला उभे करायचे आहे म्हणुन आता १०० टक्के उभे करण्याच्या ऐवजी ५० टक्के अर्थ सहाय्य मिळालं तर निश्चितपणे पुढच्या ३० वर्षासाठी म्हणजे २०४१ पर्यंतचा विचार केलेला आहे. आपल्याकडे उपलब्ध जागा किती आहे. लोकसंख्येच्या वाढीचा दर काय आहे? भविष्यामध्ये काय काय विकास कामे होतील भविष्यामध्ये बाहेरुन सुध्दा काही शहरात वास्तव्याला येतील हा सगळा विचार करुन २०४१ पर्यंत तो जर प्रस्ताव मंजुर झाला मनापासुन माझे प्रयत्न आहे की, तो प्रस्ताव मंजुर झाला तर ह्या शहराचा लवकर होणार नाही पण जेव्हा प्रस्ताव मंजुर झाला २-३ वर्षांमध्ये ४ वर्षांमध्ये पाणी पुरवठा निश्चितपणे इम्प्रुव्ह होऊ शकेल आता ह्यामध्ये दुसरा प्रस्ताव असा होता की जे पाणी शहराच्या हद्दीपर्यंत आपणायचं आहे ते एमएमआरडीए ने आणुन द्यायचं आहे. एमएमआरडीए ने सुरुवातीला ३०३ एमएलडी ची योजना प्रस्तावित केली होती. ३०३ एमएलडी पैकी, १०० एमएलडी मिरा भाईंदरसाठी १८ एमएलडी त्यांच्या रेंटल हाऊसिंग comparant साठी आणि १८६ एम.एल.डी. वसई विरारसाठी. ३०३ एम.एल.डी. पैकी १०० एम.एल.डी. हा आपला वाटा होता. १८ एम.एल.डी. एम.एम.आर.डी.ए. ने दिल म्हणजे ११८ एम.एल.डी. झालं. पण आपली मागणी होती की, आम्हाला राज्य शासनाच्या उच्च अधिकार समितीने आणि त्यांनी असा निर्णय

घेतला की, मिरा भाईदर शहराला १०० एम.एल.डी. अतिरिक्त पाणी द्याव. पण दुर्दैवाने त्याचा शासन निर्णय निर्गती होऊ शकल नाही. त्याची आपण कारणमीमांसा घेतली त्यामध्ये त्यांनी आपल्याला मागणी केली होती की, तुम्ही २५ कोटी भरा. २५ कोटी भरल्यानंतरच आम्ही हा जी.आर. काढून देऊ. पण, आपली आर्थिक परिस्थिती तशी नसल्यामुळे आपण तसा प्रस्ताव दिला होता की, आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जरी असली पाण्यासाठी आर्थिक परिस्थितीचा विषय नाही. पण आपला हा प्रयत्न होता की ते पैसे आपल्याला माफ करून मिळावेत. पण ते माफ करण्यासाठी कॅबिनेटकडे जाव लागत. नंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली त्यांनी सुध्दा निर्देश दिले. पण तो निर्णय काही होऊ शकला नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपले प्रयत्न एम.एम.आर.डी.ए. कडे चालू होते की त्यांनी सुध्दा ही जबाबदारी घ्यावी. ३०३ एम.एल.डी. ऐवजी हे १०० एम.एल.डी. अँड करून ४०३ एम.एल.डी.चा प्रस्ताव तयार करावा. एम.एम.आर.डी.ए. ने सकारात्मक प्रस्ताव दिला. पण केंद्र शासनाने सांगितल की तुमचा १०० एम.एल.डी. चा जी.आर. दाखवल्या शिवाय आम्ही हा प्रस्ताव काही पुढच्या टप्प्यामध्ये पाठवू शकत नाही. म्हणून एम.एम.आर.डी.ए शी आम्ही चर्चा केली तेव्हा एम.एम.आर.डी.ए. ने सांगण्यास आम्हाला आनंद होतो की, आपल्या वाट्यास जे २५ कोटी रु. होते. १०० एम.एल.डी. साठी ते २५ कोटी भरण्याची त्यांनी लेखी कबुल केलेले आहे. त्यामुळे आपल्याला २५ कोटी न भरता एम.एम.आर.डी.ए. ने भरणार आणि हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने झालेले आहे. म्हणजे १०० एम.एल.डी. आपल्या हक्काचे पाणी मिळेल. तो ही जी.आर. आठ एक दिवसात निर्गमित होईल. आमचा एक माणूस तिथे बसून आहे. तो पत्र घेतले की एम.एम.आर.डी.ए. कडे जाईल, एम.एम.आर.डी.ए. ते पैसे भरेल आणि २-४-८ दिवसामध्ये तो जी.आर. निघेल. तो जी.आर. निघाला तर आपल्या हक्काचे २१८ एम.एल.डी. पाणी आपल्याला मिळेल. १०० एम.एल.डी. अगोदरच १८ एम.एल.डी. एम.एम.आर.डी.ए. ने देवू केलेले आणि परत १०० एम.एल.डी. तर हा जो मोठा अडथळा होता २५ कोटी रु. भरण्याचा तो सुध्दा एम.एम.आर.डी.ए. ने आपल्यावर कुठलीही अट न टाकता तुम्हाला सांगण्यास आनंद होतो की, आम्ही म्हंटले की आमची आर्थिक परिस्थिती नाही. हा एक भाग हा रिजनल एरिया मधला मोठा प्रभाग क्षेत्र आहे. कारण मुंबईचे लोंढे आमच्या शहरामध्ये येतात आणि त्यांना इथे वास्तव्य स्वस्त दरामध्ये मिळते म्हणून ते इथे येतात. म्हणून याचा रिजनल इम्पॅक्टचा विचार करा आणि त्यांनी शासनाला सहमतीने कळविले की, पैसे भरायची तयारी आहे. हे पैसे जरी त्यांनी भरले असले तरी उद्या हा प्रश्न उद्भवू शकेल की पैसे त्यांनी भरले तर पाणी त्यांच्या मालकीचे झाले का? नाही तिथे आपण त्यांना सांगितले जी.आर. जो निघणार आहे तो मिरा भाईदरच्या नावाने काढावा. फक्त त्याने रिजनल इन्बॅलन्स दूर करावा. या शहराच्या हितासाठी काही करावे. बेसिक अॅम्प्युनिटी डेव्हलप करण्यासाठी काही करावे. त्यामध्ये त्यांचा हा त्यांनी समजावा. त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे. तो जी.आर. निघाला तर तो आपल्याच नावाने निघेल असे माझे प्रयत्न आहे. त्याला यश कुठपर्यंत येते ते नाही. पण इतके निश्चित की १०० एम.एल.डी. पाणी आपल्याला ८ दिवसामध्ये त्यांनी हे आरक्षण मंजूर केलेले आहे. आता त्यांची ३०३ एम.एल.डी. ची जी योजना होती त्यात १०० एम.एल.डी. आणखीन अँड केले तर ती ४०३ ची करावी लागेल. तर एम.एम.आर.डी.ए. ने ती सुध्दा तयारी केलेली आहे. कारण मागच्या मिटींगमध्ये मी त्यांना सांगितले होते की ३०३ एम.एल.डी. ला जो खर्च लागेल. त्यामध्ये थोडीशी वाढ केली तर ४०३ ची होईल. मी माझ्याकडे एम.एम.आर.डी.ए. ची आणि काही तज्ञ अधिकाऱ्यांची मिटींग घेतली होती. तर त्यांना अशा सुचना दिल्या होत्या की, तुम्ही त्याचा व्यवहारात आभ्यास करा आणि जो काही अधिक खर्च असेल तर आमची सुध्दा त्यामध्ये सहभागी होण्याची मनाई नाही. कारण पाणी आहे आपल्याला फंडातून काही कोटी खर्च करावे लागेल. त्याला सुध्दा अँटलिस्ट माझी तयारी आहे. अर्थातच मी मा. महासभेची मान्यता गृहीत धरून बोललो. त्याबद्दल मी तसे करायला पाहिजे की नाही तो भाग वेगळा. परंतु आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काही निर्णय तातडीने घ्यावे लागतात. म्हणून माझ्या लेव्हलवर मी त्यांना सांगितले की काही खर्च लागत असेल तर त्यामध्ये आमच्यावर येणारा जो बोजा आहे तो जास्त प्रमाणात जरी झाला तरी आमच्या मा. महासभेला विनंती करू. त्यांना कनव्हेन्स करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या फंडातून आम्ही तुम्हाला देवू.

रोहिदास पाटील :-

एम.एम.आर.डी.ए. ने २५ कोटी दिले त्याबद्दल तुमचे अभिनंदन. सगळे गाव तुम्हाला धन्यवाद देतो. पण जेव्हा सभेमध्ये बसतो, स्थायी समिती अस्तित्वात आहे. तर थोडीशी डॉक्युमेंट आम्हाला माहित पडलं, आय.क्यू. माहित पडलं तर आम्हीही कोणाला तरी उत्तर देवू ना की, आयुक्त साहेब प्रयत्न करतात.

मा. आयुक्त :-

हे जे डेव्हलपमेंट झालेले आहे ते मागच्या १० दिवसापासून झालेले आहे. म्हणजे आपले जे प्रयत्न होते. त्याला कुठेतरी मुळ स्वरूप येते. आधी आपले नुसते डिस्कशन होत होते. पण एम.एम.आर.डी.ए. ने ८ दिवसापूर्वी लेखी पत्र दिले त्याची पत्र आम्ही तुम्हाला देतो. फक्त त्यामध्ये इतकेच आहे की एकदा तो जी.आर. निघू द्यावा.

रोहिदास पाटील :-

साहेब, माझे तुम्हाला पत्र आहे. आता एवढी आनंदाची बातमी असताना माझे पत्र खोटे ठरले. कारण नसताना आपण कुठेतरी खोड काढतो. आता बारवी धरण वाहून जाते. आज मिरा भाईदरमध्ये पाणी टंचाई आहे आणि ती वाढते. असे आम्ही तुम्हाला पत्र दिले आहे. पहिले जे पाणी मिळत होते त्याच्यापेक्षा १/४ पाणी कमी झालेले आहे. मुळातच पाणी टंचाई होती. जे मिळत होते त्याच्यापेक्षा कमी झालेले आहे आणि त्याच्या पलिकडे

आपण २० ते २२ कोटी रु. आपण खर्च केले. २० ते २२ कोटी रु. खर्च करुन महापालिकेला नागरीकांना पाणी टंचाईसाठी तोंड द्यावे लागते आणि ते कधी ज्यावेळी ठाणे जिल्ह्यातील सगळी धरणे वाहून जातात. आम्हाला बारवी मधून पाणी मिळते. बारवीचे पाणी धरणातून वाहून जाते आणि मिरा भाईंदरमध्ये पाणी टंचाई आहे. अशी जरी बातमी प्रेस मध्ये आली तरी खोड करु कारण तुम्ही चांगली बातमी देतात आणि आमची अशी बातमी देतो असा मॅसेज जातो ना.

मा. आयुक्त :-

आपला मुद्दा माझ्या लक्षात आला पण आपल्याला मी हे सांगु इच्छितो की, आपल्याला जरी स्टेमकडून ८६ एम.एल.डी. पाणी जरी मिळत असेल तर प्रत्यक्षात आपण त्यांच्याशी आपल्या वैयक्तिक पातलीवर ९१ ते ९२ एम.एल.डी. पाणी आज बुकींग करत आहे. म्हणजे ६ एम.एल.डी. पाणी आपण अतिरिक्त उचलतो. आम्ही हे रेकॉर्डवर येवू दिले नाही. कारण आपण ६ एम.एल.डी. पाणी उचलतो म्हणजे आपण कोणाचे तरी पाणी पुरवतो हा सुध्दा मुद्दा तितकाच महत्वाचा आहे. भिवंडीचे पाणी आम्ही कमी करायला लावले. त्यांना त्यांच्या पेमेंटची कन्डीशन नव्हती. आम्ही म्हंटले ते जे अतिरिक्त पाणी आहे ते तुम्ही आम्हाला द्या. एका बाजुला मांडले की आमच्याकडे एकही पैसा एरियसमध्ये नाही. सर्वच पैसे आम्ही तुम्हाला देतो. जर आम्ही काही गुन्हा केला की, तुम्ही आमच्यावर आहे तेवढाच देता आणि जे पैसे भरत नाही त्यांना पैशामध्ये कपात करु नका, पाण्यामध्ये कपात करा. तिथल्या लोकांना झळ लागु द्या. म्हणजे ॲटोमॅटीकली तुमची पेमेंट कन्डीशन तुमची इम्प्रुव्ह होईल आणि आम्हाला पाणीसुध्दा समन्याय ह्या प्रमाणे होईल. त्यामध्ये मी त्यांना हे सांगितले हे होईपर्यंत तुम्ही आम्हाला अतिरिक्त पाणी द्या. आम्ही तुम्हाला आमच्या दराने आमचे जे काही दर मंजूर असतील त्या दराने तुम्हाला आम्ही पेमेंट करतो. ती तुम्ही आम्हाला इन्सेन्टीव्ह द्या. आमच्या पैशामध्ये तुम्ही कपात करु नका किंवा बाकी कुठल्या सोयी सुध्दा देवू नका. पण पाणी आमचे वाढवा. तुम्हाला हे सांगितले पाहिजे की, ८६ एम.एल.डी. पाणीच्या अगेन्स्टमध्ये आपण ९१-९२ एम.एल.डी. पाणी आपल्याला पुरवठा होतो.

रोहीदास पाटील :-

साहेब, हे ८६ एम.एल.डी. च्या अगेन्स्ट ९० एम.एल.डी. पाणी घेतो त्याला वर्ष झाले. माझ्याकडे रिडींग आहे. प्रत्येक महिन्याचे रिडींग आहे. वर्षाचे रिडींग आहे, २ वर्षाचे रिडींग आहे. २ वर्षापासून खर्च करुन कोणत्याही नागरीकाला १ लीटर पाणी नाही आणि त्याच्या वादात पण जायचे नाही. पॉझेटीव्ह आहे निगेटीव्ह आहे असे ही नाही. आताचा असा आग्रह राहिल आमचा तुम्हाला राहिल, स्थायी समितीचा राहिल की, पाणी वाहून जाते. जसे आपण म्हणता ते काम इतके इमिजिएट करु शकले असे काणतही डिपार्टमेंट पाणी नाही असे सांगु शकत नाही. आपली सिस्टम त्याला अक्स्पेटेबल आहे. जर त्यांनी ८० च्या ठिकाणी ११६ एम.एल.डी. केले. २० एम.एल.डी. पाणी वाढवले. नदीत पाणी नाही असे नाही. नदीत पाणी आहे. आणायची क्षमता आहे. सगळी सिस्टम लागलेली आहे. त्याच्यासाठी विनंती करा, आपल्या स्थायी समितीचा आजच ठराव घ्या की, आम्ही आयुक्तांनी विनंती केलेली आहे. तुम्हाला वेळ असेल तर आम्ही तुमच्या जोडीला १६ च्या १६ सदस्य येतो. पाण्याचे कारण सांगु शकत नाही, पाणी नाही म्हणून. त्यांना फार मोठ्या वरच्या लेव्हलला जायला लागेल असे ही नाही किंवा जे पाणी नदीत सोडतो ते भाईंदरला सोडेल. उचलायची क्षमता आहे.

मा. आयुक्त :-

ठिक आहे. आपल्यामध्ये क्षमता आहे. आपल्या मताशी मी सहमत आहे. आपली सुचना चांगली आहे. आपल्या वॉनअप क्षमतेच्या मर्यादेमध्ये समजा आपण काही फेरबदल करुन तीसुध्दा आपली तयारी आहे. आपण सांगितले त्याबद्दल मला आनंद आहे. मा. स्थायी समितीने ठराव केला तर आणखीन बळकटी मिळेल. त्याला काही वाद नाही आणि आपल्याला एखादी सिस्टम घेवून स्टेमकडे किंवा स्टेमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे म्हणजे ठाण्याचे महापौर, त्यांचे गव्हर्नर बॉडीचे सदस्य आहेत आणि ठाण्याचे आयुक्त जे आहेत ते त्यांच एम.डी. आहेत. त्यांना सुध्दा आपल्याला विनंती करता येईल. एखादे वेळेस आपल्याला वाटले की आणखीन आपल्याला पुश पाहिजे आणि आपले इन्वॉल्वमेंट राहिल तर निश्चितपणे पाणी पुरवठ्यामध्ये वाढ होईल.

रोहिदास पाटील :-

मा. सभापती साहेबांच्यावतीने मी तुम्हांला विनंती करतो तुम्ही जेव्हा इथुन जाल, तसे तुम्ही त्यांच्यांशी कॉन्टॅक्ट करा. आमची स्थायी समिती तुमच्याकडे येवू इच्छिते. तोपर्यंत आम्ही ठराव करुन, पास करुन घेतो. ठरावाची कॉपी घेवून जाऊया. आपले १६ च्या १६ सदस्य येतील.

शरद पाटील :-

मा. आयुक्त साहेब, आपण जी माहिती दिली आणि पाण्याबद्दल जे सगळे आम्हाला सांगितले आणि पाणी आणण्याचा पूर्ण प्रयत्न आपण करत आहात. फक्त आमची आता फक्त एवढीच विनंती आहे की, जे पाणी आज शहरामध्ये लोकांना मिळत नाही. ती काय सिस्टम आहे. काय तांत्रिकदृष्ट्या गडबड झालेली आहे ती पूर्ण करावी. आता जसे काकांनी सांगितले की, सगळे डॅम भरलेले आहेत, पाणी सोडतो. आणि नागरीकांचेसुध्दा हेच म्हणणे आहे की, पावसाळ्यात पाणी कसे कमी? आणि आज ६० ते ६५ तासावर पाणी येते. त्या विषयावर चर्चा निघाली आणि आपण आलात. खरच स्थायी समितीचे भाग्य आहे आपण आलात आणि आम्हाला हि माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर आम्ही नागरीकांना सांगु शकतो किंवा पत्रकारांना सांगु शकतो, बोलु शकतो आणि दोन्ही सांभाळून आम्ही बोलु शकतो.

मा. आयुक्त :-

ह्यामध्ये माझे एकच म्हणण आहे की, मी ह्यासाठी प्रयत्न करतो त्या प्रस्तावाला, म्हणजे आपला जो प्रस्ताव होता २५ कोटी भरण्याचा किंवा १०० एम.एल.डी. मिळण्याचा किंवा १० एम.एल.डी. मिळण्याचा हे जर बाहेर गेले, म्हणून मी सांगितले की, हे रेकॉर्डवर न ठेवता ऑफ द रेकॉर्डवर मला सांगायचे होते. यासाठी माझी भुमिका अशी आहे की, मिडीयाने म्हंटले की, कल्याण डोंबिवलीचे पाणी मिरा भाईंदरने पळवलं. मग तिकडे जागृती निर्माण होते आणि आपला निर्णय होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ही माझी प्रामाणिक कार्यपध्दत म्हणा किंवा भुमिका म्हणा. म्हणून ते करण्याच्या एवजी आपण आधी ठराव करून घेतला आणि नंतर हे केले तर ते जास्त सोयीस्कर होईल. समजा आपण म्हटलं असते एम.एम.आर.डी.ए. हे वसई-विरार म्हणा, भिवंडी म्हणा, ठाणे म्हणा किंवा उल्हासनगर म्हणा तर त्यांनी पण सांगितले असते की आमचे पण भरा. म्हणजे आपला निर्णय हा आवाक्या बाहेर गेला असता की, मग कोणाचा निर्णय होत नाही. म्हणून माझी भुमिका ही होती आणि ह्याची वाच्यता आमच्या दोघा तिघांपैकी कोणालाही नाही. मी कोणालाही बोललो नाही की आम्ही असे करतो, तसे करतो. कारण काय तो निर्णय झाल्यानंतर आपल्याला लेखी कमिटमेंट आल्यानंतर ते माघार घेवू शकत नाही. मग मिडीयामध्ये गेल्यानंतर काही हरकत नाही. जिथपर्यंत होत नाही. विविध माध्यमातून त्यांच्यावर आपली विनंती पोचवावी, ह्यासाठी आपले प्रयत्न होते. पण ह्यामध्ये आपला मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण म्हणता ६५ लाख ७० तास जात आहे. त्यातसुद्धा मी लक्ष घालेन. जिथे कुठे डिफेक्ट असतील. आपल्या फंडातून, फंड नसेल, बजेट नसेल तर मा. महासभेपुढे जाऊन रि-अॅप्रोप्रिएशन करण्याची माझी तयार आहे. कारण पाणी, कचरा, रस्ते ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हे जर दिले नाही तर त्याला काही अर्थ नाही अशी माझी प्रामाणिक भुमिका आहे. म्हणून यामध्ये आपण जे सांगितले, त्यामध्ये मला २-४ एरियाची नावे दिली. कुठे कुठे समस्या आहेत.....

रोहिदास पाटील :-

सर्व एरियामध्ये कुठे ही माणूस नाही सांगणार नाही असे नाही. पूर्ण सिस्टम जी आहे आपली जी क्वालीफाय आपण डिव्हाईड करतो.....

मा. आयुक्त :-

माझे एकच म्हणणं आहे की, त्यापैकी गंभीर वॉर्ड, अतिगंभीर वॉर्ड जिथे खरोखर ६५ तासानंतर ६० तासानंतर ४५ तासानंतर पाणी मिळत नाही ते मला सांगा.

रोहिदास पाटील :-

साहेब, माझी एक विनंती राहिल. कन्फुजन नको, एक्झीक्युटीव्ह इंजिनिअरने सांगावे आपल्या मिरा भाईंदरमध्ये कोणकोणत्या भागामध्ये खरोखरच पाणीटंचाई आहे आणि कोणत्या भागामध्ये मुबलक पाणी जाते. त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल ना.

मा. आयुक्त :-

रेकॉर्डिंग आहे ना. तरी पण कधी कधी रेकॉर्डिंग असताना देखील काही ठिकाणी असे होते की, आपल्या पाईप लाईन जुन्या आहेत. समजा आमच्या रेकॉर्डिंग प्रमाणे त्या पर्टीक्युलर भागामध्ये १ एम.एल.डी. पाणी दिले. पण पाण्याची गळती आहे, पाण्याची चोरी आहे किंवा तिथले मिटर सदोष आहेत. या ३-४ गोष्टीमुळे कदाचित आऊटलेट पासून ते त्यांच्या इलेट पर्यंतच ती जी पाईपलाईन खराब असेल तर ती सुद्धा आपल्याला.....

शरद पाटील :-

साहेब, हा जो त्रास चाललेला आहे ना, हा आता २०-२५ दिवसापासून त्रास आहे. त्याच्यामुळे पाणी जे येत होते, तेच होते. तेवढेच पाणी येत होते आणि तेवढ्याच लोकांना मिळत होते. त्याचा त्रास आता २५-३० दिवसापासून चालू आहे.

रोहिदास पाटील :-

अधिकृतपणे २ महिन्यापासून जास्त दिसायला लागले. पहिल्यांदा लोक समजत होते. ठाण्यामध्ये पाणी बंद झाले, उन्हाळा होता. ते निमित्त पण आपण सांगू शकत होतो की, तिथे पॉवर सप्लाय बंद झाला आहे. पण आता पाणी साफ असून सुद्धा एवढा पाऊस पडतो. धरणं वाहून जातात आपण ते टी.व्ही. वर बघतो आणि आपल्याला पाणी मिळत नाही. त्यामुळे लोकांमध्ये चलबिचल चालू आहे.

मा. आयुक्त :-

त्याबद्दल मी ९ दिवसांमध्ये आढावा घेतो.

रोहिदास पाटील :-

आमचा आढावा घ्या ना. आम्ही सांगु, सभागृहात बोलले, आयुक्त साहेब आले आढावा घेऊन गेले.

डॉ. राजेंद्र जैन :-

आपने पाणी के लिए इतना समय दिया उसके लिए धन्यवाद। कुछ कुछ बातें ऐसी होती हैं जिसमें हमलोग अधिकारीयोंसे कहेंगे। फिर भी हल निकलता नहीं है। मेरे पास चार मुद्दे हैं। मुझे आशा है की, आप उसका विस्तारपूर्वक स्पष्टीकरण कर देंगे। पहला SPML का है, SPML में जिस रोड से गुजरता हूँ, नयानगर, फ्लायओवर, प्लेजेंट पार्क, इंद्रलोक यहाँ पर पाईप डाले और उसपर नया रस्ता बनाया। पाईप अगर समझो X मिटर का है। X + 2, X + 3, X + 4, X + 5, कितना मिटर सड़क खराब कर देता है। यहाँ कहेंगे मालूम नहीं

पडा। उन लोगोने वापस सडक नई बनाई। वह सडक बनाने के बाद वापस सडक खराब हुई। यह जो काम किया है वह गॅरेन्टी मे किया था? इसका बिलींग किया गया? या इसको वापस बिलींग करके रिपेअर की जाएगी, या फ्रि रेपेअरिंग की जायेगी। यह सब बाते अभितक अस्पष्ट है। बहुत बार पुछने के बावजुद तो रिक्वेस्ट किया गया है। अगर पेमेन्ट किया गया है। उन सबका कॅलक्युलेशन करके फ्रि ऑफ चार्ज विथ गॅरेन्टी उनका लेटर हमको मिलना चाहिए। दुसरा सवाल सक्शन मशिन का है। स्थायी समिती मे प्रस्ताव पास हुआ था की, जहाँ जरूरत होगी वहाँ ही लगाया जायेंगी। अभितक मुझे यह मालुम नही पडा की कितने सक्शन मशिन लगाये है? क्योंकि अभितक कही भी ऐसी बारीश नही हुई है जहाँ पर लगातार महिने भर के लिए मशिन लागाई जाए। एक मशिन का खर्चा महिने भरका सव्वा लाख रुपये का है। अगर १२ भी लागाई तो महिने का खर्चा हुआ १२ लाख ४८ हजार रुपया। जब की मेरे वॉर्ड मे जहाँ पाणी भरता है, वहाँ इन्डीकेटर है। मेरे वॉर्ड मे पाणी की परिक्षण की तो आप यह देखीए की सक्शन मशिन कितनी लागाई। उनको जरूरत है या नही अगर नही तो उन्हें हराया जाए। तिसरा सवाल राईट टू एज्युकेशन के बारे में स्थायी समिती में चर्चा हुई थी। और हम उनको करिब १५-२० हजार रु. ग्रँड देते है। जिन लोगो का हमने अॅडमिशन किया है। कम से कम दस महिना हो गया है मांगा है। जिन-जिन लोगो को आपने हा बोला है मेरे पास लेटर आया है की, हमने २५ टक्के आरक्षण पुरे स्कुल में हो गया है। लेकिन वह बच्चे कौन-कौन से है उनका नाम और पता अभी तक नहीं आया है। तो हाव टू वेरीफाय? ऑडीटर के पास भी वह रिपोर्ट नहीं है। सिर्फ २५ टक्के दिया है। लेकिन वह कैसे हुआ है उसकी कोई डिटेल् नहीं मिल रही है। जब की आश्वासन दिया है की, उनके नाम पर दे दिए जाएंगे। ताकी बैठने की व्यवस्था कर सके। चौथा सवाल यह है की, अगर कोर्टने इललिगल कन्स्ट्रक्शन के लिए स्टे लगाया था अपना वॉर्ड ऑफिसर तोडने के लिए गए थे और उसके बाद स्टे आया। और स्टे उठ गया। स्टे उठने के बाद में लिगल ऑफिसर ने बोला की, आप उसे तोड सकते है। उसके बाद वॉर्ड ऑफिसर बोलते है की, पेटिशनर ने उसको रिवाइज करने के लिए डाला है। तो क्या वॉर्ड ऑफिसर के अधिकार है की, पेटिशनर की अॅप्लीकेशन को रोके और रोकते कब तक रोके? यह इम्पॉटेंट मुद्दा है।

मा. सभापती :-

डॉ. साहेब अगर सभी नगरसेवक ऐसे सवाल करेंगे

बर्नड डिमेलो :-

आप विषय को मिक्स कर रहे है।

राजेंद्र जैन :-

अगर यह अधिकार वापर लिया है। तो इललिगल कन्स्ट्रक्शन तोड ही नहीं पाएंगे। १२-१२ महिने तक ऐसे रहेगा

संदिप पाटील :-

मा. आयुक्त साहेब, माझी एक विनंती राहिल. राई, मुर्धा, मोरव्याला नगरपालिका अस्तित्वात होती तेव्हापासून पाईप लाईन जूनी टाकलेली आहे. तर त्याच्यामध्ये नवीन काही बदल झालेला नाही आणि राई गावात एक तास पाणी सोडतात. त्या एक तासात दोन हंडे पण भरत नाही. मी वाकोडे साहेबांना ३-४ वेळा पत्र व्यवहार पण केला. पण ते बोलले की, अजुन इंटरनल पाईप लाईनची तरतुद नाही. तर माझी अशी विनंती आहे की गावातल्या ज्या इंटरनल पाईप लाईन आहेत त्या नविन व्हाव्यात. जुन्या पाईप लाईन सडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पाणी येत नाही. आणि प्रेशर पण येत नाही. वाकोडे साहेब दोन मिनिट जरा खुलासा करा.

सुरेश वाकोडे :-

मा. सभापती साहेबांच्या परवानगीने बोलतो. आपण जो नविन प्रस्ताव केलेला आहे आता त्यामध्ये संपूर्ण गाव मुर्धा, राई, मोर्वा ह्या सगळ्या गावाच्या पाईप लाईन्स कन्सिडर केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या लाईन नविन होणार आहेत. म्हणून आपण आता सध्या करत नाही.

संदिप पाटील :-

साहेब बरोबर आहे. पण उदया तुम्ही माझ्या जोडीला चेकींगला चला. राईला पाणी येत नाही दोन हंडे पण भरत नाही. लोकांची एवढी कम्प्लेन्ट आहे.

सुरेश वाकोडे :-

तो प्रॉब्लेम आपण सॉल्व करुन घेऊ.

संदिप पाटील :-

मी पत्र व्यवहार करुन ५-६ महिने झाले हेच उत्तर येते.

सुरेश वाकोडे :-

आपण राईचा प्रॉब्लेम सॉल्व करुन घेऊ या, पाण्याच्या पाईप लाईन आहे त्या प्रथम करुया.

संदिप पाटील :-

जर लवकरात लवकर झाल तर चांगल होईल.

रोहिदास पाटील :-

साहेब रस्त्याच्या खड्ड्या बदलच काय मत आहे. तुमची भुमिका काय आहे? तुम्ही १० कोटी मंजूर केल अस सांगता. लोक विचारतात १० कोटी गेले कुठे? खड्डे तसेच आहेत. अशी बातमी येत असते. किती कन्फ्युजन

होते. आम्हाला लोकांच्या समोर जाताना अस होत की लोकांना उत्तर काय द्यायच? महाविद्यालयाने तुम्हाला पत्र दिले. या शहरातली सर्वात मोठी मॅरेथॉन असते तर १८ तारखेला मॅरेथॉन आहे तर मी सी.टी. इंजिनियरला विनंती केली की, मॅरेथॉन व्हायच्या आधी रस्ता व्हायला पाहिजे. पण काहीच नाही १० टक्के काम झाल अस ही नाही.

मा. आयुक्त :-

रस्त्याबद्दल मी आपल्याला सांगु इच्छितो की, या वर्षीचा जो पाऊस होता. आता माझ्याकडे आकडेवारी आहे. मी आपल्याला आकडेवारी दाखवतो. तर साधारणतः सरासरी आपल्या भागामध्ये मिरा भाईंदर शहरामध्ये जो पाऊस पडतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये पावसाचे दिवस १३ ते १५ दिवस असतात. काही दिवस उजाडता असते. पण ह्यावेळेस प्रथमतः अस झालेल आहे की, आपले पावसाचे दिवस जवळपास २५ गेलेले आहे.

रोहिदास पाटील :-

७ जून पासून पाऊस आला. तो थांबलाच नाही. हे काय खोट निवेदन नाही. खर निवेदन आहे पण त्याच्या पलिकडच पर्याय नाही.

मा. आयुक्त :-

आता पाऊस असल्यामुळे असा निर्णय घेतलेला आहे की, डिफेक्ट लॅबिलिटी पिरेडमध्ये एस.पी.एम.एल. च असो किंवा एखाद्या आपल्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला असो किंवा मागच्या वर्षी, ६ महिन्यांपूर्वी खड्डे दुरुस्ती झालेली असो. त्या डिफेक्ट लॅबिलिटी पिरेडमध्ये जे काही रस्ते खराब झाले आणि त्या रस्त्याची पुर्नदुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या सिक्युरिटी डिपॉजिट अमाऊंट मधुन ते पैसे वळते करुन घेऊ. आणि ते वळते करुन घेतल्यानंतर ते कमी पडले तर त्यांच्या इतर कुठल्या कामामध्ये ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर एकच काम करतो अशातला भाग नाही. त्याच कॉन्ट्रॅक्टरच दुसर पण काम असेल त्या कामातुन वळते करुन घेऊ. आणि रस्ते दुरुस्ती आपण आपल्या देखरेखीखाली ऑलरेडी सुरु केलेली आहे. हा झाला एक भाग. दुस-या भागामध्ये आपण असा ही निर्णय घेतलेला आहे की, काही कामाची थर्ड पार्टी ऑडिट कराव. म्हणजे समजा एखादी शासनाची एजन्सी नेमलेली असेल. केंद्र शासनाने अर्थ सहाय्य दिलेली प्रकल्पाकरीता. त्यालाच आपण सांगाव की, तुम्ही आमची थर्ड पार्टी ऑडिट करावी. आणि त्यामध्ये कुठे डिफेक्ट असेल तर ती दुरुस्ती करावी. तिसर यामध्ये ज्या-ज्या कॉन्ट्रॅक्ट दराचे काम सातत्याने खराब होतात. त्याला सुध्दा ब्लॅक लिस्ट करण्यासाठी मी तशा सुचना दिलेल्या आहेत. आणि तशी कारवाई सुध्दा आपल्याला करता येईल. दुसरा मुद्दा आता आपण रस्ते सर्व्हेक्षण करुन घेतल. कुठले रस्ते खराब झालेले आहेत. काही ठिकाणी मी सुध्दा जाऊन आलेलो आहे. मी सुचना सुध्दा दिलेल्या आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणा, किंवा प्रत्येक प्रभागामध्ये म्हणा किमान एकतरी जे.ई. राहिल आणि दोन प्रभाग मिळुन किंवा तीन प्रभाग मिळुन एक डेप्युटी इंजिनियर राहिल आणि त्यावर कार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता देखरेख करीत राहिल. मी सुध्दा राहिल. उपायुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना सुध्दा जबाबदारी दिलेल आहे. आता या दुरुस्तीमध्ये पावसामध्ये खड्डे न पडल्यामुळे आपण सुरुवातीला अस केल कि जे रस्त्यावर खड्डे आहे तिथे डब्ल्यू.पी.एम. च काम करा. म्हणजे डेप्टी जे भरायच आहे ती भरा. आता पावसाने उघाड दिली. आज सकाळी परत पाऊस झाला. पण आता परत उघाड दिली तर ग्राऊंटीगच काम देखील करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. ३१ ऑगस्ट पर्यंत करायच आहे. कारण पुढे गणपती उत्सव आहे.

रोहिदास पाटील :-

साहेब, तुमच बोलण आमच्या लक्षात आल. पण, हे कस झाल की, इन्वेस्टीगेशन करण आर.एन.डी. सारख आपण काहीतरी शोधून त्याच्यात विन सोल्यूशन शोधण, लोकांची आता गरज अशी आहे की, ७ जून च्या आधी असलेले खड्डे, ७ जून पासून पाऊस पडल्यानंतर तुम्ही काहीतरी त्याच्यावर मरम्मद करतात. अस काही चित्र नाही. आयुक्त नाही, सभापती नाही स्थायी समितीचे कोणी नाही, त्याचे सी.टी. इंजिनियर नाही. एक्झिक्युटीव नाही. कोणीतरी धास्तीने काम करते, इथे बस आपटते. आमच्या बी.पी. रोडला २-२ फुटचा खड्डा झाल्यानंतर त्याला दगड टाकायच पण काम नाही झाल. मग वॉर्क फुटींग वरच आपल काम कोणत? आपले आयुक्त, महापालिका जागृत आहेत, सभापती जागृत आहेत, सी.टी. इंजिनियर जागृत आहेत. लोकांसाठी काम करतात. आम्ही ही स्थायी सदस्य काम करतो. अस कोणत उदाहरण आपण देणार आहोत.

मा. आयुक्त :-

मी सुध्दा सुचना अशा दिलेल्या होत्या की, शनिवार असो, रविवार असो किंवा सुट्टीचा दिवस असो मी स्वतः पाहणी केलेली आहे. रविवारी मी स्वतः शहरामध्ये फिरलो. आणि कार्यकारी अभियंता, उप अभियंता ते स्वतः उभे राहुन त्यांनी सुट्टीच्या दिवशी काम केली. आता फक्त काय की, आपल्या वॉर्डमध्ये झालेले नसतील.

रोहिदास पाटील :-

साहेब मी वॉर्डच बोलत नाही. मी हकीकत जी आहे ते सांगतो. तुम्ही भाईंदर पूर्व, पश्चिम कुठेही गेले तरी महापालिकेचे अधिकारी म्हणून सीटी इंजिनियर म्हणून, एक्झिक्युटीव इंजिनियर म्हणून किंवा ठेकेदार म्हणून त्यांना ती भीतीच नाही. मी मागच्या मिटींग मध्ये बोललो होतो की अधिका-यांना भीतीच नाही की ही स्थायी समिती आहे.

शिवाजी बारकुंड :-

साहेब, आपल्या समोर काम केलेली आहे. आणि आपण नाही कसे बोलता?

रोहिदास पाटील :-

अडिज वाजता मी गेलो. त्यांनी तेवढ नुसत रुलिंग केल. त्यानंतर परत तो आलाच नाही.

प्रविण पाटील :-

मा. आयुक्त साहेब तुम्ही जे सांगितल तशी परिस्थिती अजिबात नाही. मी दिड महिन्यापासून सांगतो. आमच्या विभागामध्ये पंचवर्क आहे. अजुन कुठलाही माणूस तुमच्या तिथे आलेला नाही. एकदा येऊन फक्त खडी टाकलेली आहे. संबंधित जे.ई. ला मी ३ ते ४ वेळा फोन केलेला आहे. माझे ३ ते ४ पत्रव्यवहार आहे. ती परिस्थिती आहे. तुम्ही इथे वेगळे बोलता आणि तिकडची परिस्थिती वेगळी आहे.

मा. आयुक्त :-

आपला मुद्दा असा आहे की, आपली काम होत नाही. म्हणून पावसाच ह्यासाठी सांगितल की, पाऊस थांबल्याशिवाय आपल्याला पुढच काम करता येणार नाही.

रोहिदास पाटील :-

पाऊस महिनाभर थांबणारच नाही तर काय करायच?

मा. आयुक्त :-

साहेब मी पुढे सांगता, आता आपण तस केलेल आहे की आता ग्राऊन्टींगच काम करायला सुरुवात करण्यासाठी देखिल मिटींग घेतलेली आहे. आणि त्यांना फक्त १० दिवस दिले. मी आपल्याला ३१ तारीख सांगितली. त्यांना १० दिवसाची मुदत दिलेली आहे आणि १० दिवसामध्ये माझी सुध्दा त्याठिकाणी येण्याची तयारी आहे. मी सुध्दा उभ राहून तिथे काम करून घेऊ शकतो.

रोहिदास पाटील :-

साहेब, ज्याठिकाणी गरज आहे. लाखो प्रवासी रोज स्टेशनच्या बाहेर उतरतात. एखाद्या वॉर्डमधले त्या वॉर्डातलीच लोक चालतात. तिथे जाण्याची वर्दळ कमी आहे वाहन कमी आहे तिथे लाखो लोक उतरतात, हजारो वाहन चालतात, बसेस चालतात. त्या ठिकाणी जर काम होत नसेल तर कोणती जाहिरात आपण करणार?

प्रविण पाटील :-

काम तरी कुठली केली आहे? आढावा द्या.

हेलन गोविंद :-

सन्मा. काका साहेब, मला वाटते आपल्या मिरा भाईदरची परिस्थिती चांगली आहे. बेकार नाही अस सांगत नाही. थोडफार असेल. खड्डे एवढे नाही पडले. तुम्ही बातम्या बघतात. जय महाराष्ट्रमध्ये भगवान कोण आहे त्याने न्युज दिली होती, तर मेन रोडला कुठे खड्डे आहेत. आता मुंबईमध्ये खड्डे किती झालेले आहेत. ठाण्यामध्ये खड्डे किती झालेत, रायगडमध्ये किती खड्डे झाले, नाशिकमध्ये खड्डे किती झाले आहेत. तर आपल्या मिरा भाईदर शहराच नाव तुम्ही बदनाम करू नका. ह्या लोकांचे मॅटर कोर्टामध्ये गेले. आयुक्त साहेब आहेत ते बघतील ना.

बर्नड डिमेलो :-

साहेब, जिथे चालू केल होत तिथे दगड आणि खडी टाकली. पण त्याचा उलट परिणाम असा झाला काका जे सांगतात जिथे जास्त खड्डे झाले तिथे तात्पुरता उपाय पाहिजे. आणि तो करण्याचा प्रयत्न केला. तुमच म्हणून जरी बरोबर असल पण ज्यावेळी खडी टाकली ना त्या टायरच्या दचक्याने खडी उडून-उडून डबल खड्डा मोठा झाला.

रोहिदास पाटील :-

अडिज वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत मी ठेकेदार बरोबर रात्री होतो. समोरच त्याने रोलिंग सोलिंग केल. तिथे आता खड्डा नाही. पण तिथुन जो पळाला तो कुठे गेला त्याचा पत्ताच नाही.

मा. आयुक्त :-

ह्यामध्ये आपल्या भावना तिव्र आहेत. खड्ड्यांनी मुक्त शहर असाव जी भुमिका आपली आहे तीच माझी सुध्दा आहे. पण या कामास निश्चितपणे गती देण्यात येईल. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत. वाटल्यास आपले उपायुक्त आहे. अतिरिक्त आयुक्त आहेत

रोहिदास पाटील :-

बी.पी. रोड, नवघर, स्टेशनच कोण ठेकेदार करेल ते सांगा ना.

मुन्ना सिंह :-

काशिमिरा रोड के नाके पे बडे-बडे खड्डे है। वह पहले भर दिजिए।

संदिप पाटील :-

मेन नाका आहे तो. तीन-साडे तीन फुटाचे तिथे खड्डे आहेत. हजारो गाड्या तिथुन जातात येतात.

राजेंद्र जैन :-

इसमें तीन चिज की हमेशा गडबड हो जाती है। नंबर एक थर्ड पार्टी ऑडिट की जो बात करते है। उसको भी थर्ड पार्टी इनकल्युडींग चाहिए। थर्ड पार्टी बॅलेन्स हो जाती है। दुसरी बात जब आप जो डी.आ.पी.

बोलते हैं। (डिफेक्ट आयडेन्टी पिरेड) उसके अंदर साईड आयडेन्टीफिकेशन करवा आपके लिए पॉसिबल नहीं है। हम बोलते हैं लास्ट इयर वाला पंच किया था वह बोलते हैं यह नहीं बाजुवाला किया था। कहीं भी मार्कींग नहीं होती। ८२ का है ९२ या ९३ का है। लो साईड आयडेन्टीफिकेशन का तरीका निकालना। यह एम.बी. बुक के अंदर अपोजिट शॉप कितनी दूर है, कितना फुट है वह मालुम नहीं पडता है। यानी की आप जो बोलते हैं उनको ब्लॉक लिस्ट करेंगे। लेकिन यह पॉसिबल नहीं है। मैंने देखा है। इंजिनियर वाले दे ही नहीं सकते की, लास्ट इयर ये वाला किया था या यह वाला किया था। थर्ड पॉइंट खड्डे की कॉलिटी के लिए सबसे अच्छा टेस्ट है। जब हम इनसे पुछते हैं गड्डे क्यों पडते हैं चाहे खांबित साहब हो, बारकुंड साहब हो या ज्युनियर इंजिनियर हो। वह बोलते हैं खड्डे इसलिए बडते हैं क्योंकि इसमें पाणी ठहरता है। तो पहले से ही ऐसे गड्डे बनाना चाहिए की, उसमें पानी स्लोप पे ठहरे ही नहीं। तो गड्डे की कॉलिटी लास्ट टाईम एक ही की जाए। पानी उसपर डालकर देखिए। पानी ठहरता है इसका मतलब पंचवर्क बराबर नहीं है। तो स्लोप ऐसा रखा जाए की, पानी ठहरे नहीं। ऐसे गड्डे हमको नहीं मिलेंगे। तो वॉटर कलेक्शन अॅन्ड पंचवर्क नॉट शुल्ड बी देर थर्ड पार्टी ऑडिट शुल्ड बी अगेन थर्ड पार्टी ऑडिट अॅन्ड डी.एल.पी. का साईड आयडेन्टीफिकेशन वह तरिका कैसे हो यह हम निकाल नहीं पाए।

मा. आयुक्त :-

यामध्ये आपल्या भावना तिव्र आहेत. आणि खड्डे लवकरात लवकर दुरुस्त व्हावे. आणि इथे पादचा-यांच किंवा वाहन चालवणा-यांच जीवन सुसह्य व्हाव. यासाठी आपण आतापर्यंत काय केले होते की मी स्वतः देखरेख करत होतो. ते अधिकारी पण होते. तांत्रिक अधिकारी पण होते. मी आता ह्या चर्चेमध्ये असा निर्णय घेतो की, मी आहे. अतिरिक्त आयुक्त आहेत, सहा प्रभाग आहेत. सहा प्रभागापैकी एक प्रभागात तीन उपायुक्त आहेत ते सुपरव्हाईज करतील. टेक्नीकल ऑफिसर न टाळता त्यांच्यावर अविश्वास आहे अशातला भाग नाही. परंतु, कुठे अडथळे असतील काय असतील त्यासाठी पर्यायी व्यवस्था व्हावी. तीन उपायुक्तांना तीन प्रभाग देतो. एक प्रभाग अप्पर आयुक्तांना देतो. आणि दोन प्रभाग मी माझ्याकडे ठेवतो. म्हणजे अशा सहा प्रभागामध्ये म्हणजे मी दोन प्रभाग घेतो. पूर्ण शहराची जबाबदारी माझ्यावर आहे. तरी पण कारण मला त्या भागामध्ये आपल्याला थोडस करता येईल. म्हणजे दोन टाईपच नियंत्रण राहिल. नुसत आपल्याला तांत्रिक अधिकारी किंवा कर्मचा-यांवर विसंबुन न राहता किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरवर विसंबुन न राहता आपल्याकडे एक प्रशासकीय यंत्रणा आहे. त्याच सुपर व्हिजन देखील होईल आणि त्यामध्ये निश्चितपणे चांगल होईल.

शरद पाटील :-

मा. आयुक्त साहेब, आता जे खड्डे झाले आहेत ते खड्डे कधी बंद केले होते? कुठच्या ठेकेदाराने केले होते आणि त्याचा कालवधी किती आहे? त्याची माहिती आम्हाला मिळायला पाहिजे.

मा. आयुक्त :-

निश्चितपणे मिळेल. आपण जे-जे दुरुस्ती करणार आहोत मी सांगितल्याप्रमाणे मी सविस्तर सुचना पण दिलेल्या आहेत. सविस्तर सुचनांमध्ये हा सुध्दा मुद्दा राहिल की, त्याची दुरुस्ती आता जैन साहेबांनी जो मुद्दा सांगितला की, ते प्रॅक्टीकली डिफिकल्टी आहे. परंतु, कस आहे ते प्रॅक्टीकली डिफिकल्ट जरी असल. तरी पूर्ण रस्ता ज्या ठिकाणी केला असेल किंवा एस.पी.एम.एल. ने जो पंच केला असेल. त्याच आयडेन्टीफिकेशन करायला आपल्याला काही अडचण नाही. पूर्ण रस्ता केला असेल त्याची अडचण नाही. अडचण कुठे येईल की, एखाद्या रस्त्यावर चार खड्डे बुजवले असतील आज त्याचे सहा खड्डे झाले तर कदाचित वाद निर्माण होऊ शकेल की, आम्ही हा खड्डा केला नव्हता आम्ही हा केला होता. तर त्या ठिकाणी आपल्याकडे फोटोग्राफ्स आहेत, त्याचा काही उपयोग होतो तो बघितला जाईल. पण अस प्रमाण जो आहे समानप्रमाण जर म्हटल तर ३०-३० टक्केच राहिल, परंतु ३० टक्के न बघता उर्वरित ६० टक्के कडे जास्त लक्ष देऊन त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत. आणि परत एकदा सांगतो की, ३१ ऑगस्ट पर्यंत अॅटलिस्ट तिथे चालण सुखद होईल. आणि लोकांना वाहनांसाठी काही त्रास होणार नाही त्याची आपल्याला काळजी घेता येईल.

बर्नड डिमेलो :-

साहेब, रस्ते दुरुस्ती करताना जी रहदारी आहे त्यांना कुठे फिरवता येईल. त्यांना चांगल्याप्रकारे काम करता येईल. नाहीतर गाड्या चालू, इथे खडी टाकली तर टायरने ती सगळी खडी निघून गेली. अशा प्रकारची सावधानता बाळगायला पाहिजे.

डॉ. राजेंद्र जैन :-

मा. आयुक्त साहब, एक प्रॅक्टीकल डिफिकल्टी एक और होती है। यह जो रोड पंचवर्क करते हैं बडा बडा तो रोलर से घुमाते हैं और जो पेवर ब्लॉक होता है साईड का उसके बाद आता नहीं है। उधर इनको बोलते हैं तो साहब उनको फोन पर बोलते हैं थंबर से कुट दो और आदमी कुटने को आता नहीं है। वह कच्चा रस्ता रहता है। बादमें रस्ता वापस खराब होता है। इतना बोलने के बाद भी जो पेवर ब्लॉक के पास का एक फुट का हिस्सा रहता है वह कभी भी ढंग का रह नहीं पाता है।

मा. सभापती :-

ठिक आहे पुढचा विषय घेण्यात यावा.

प्रकरण क्र. ६८ :-

दि. १७/०५/२०१३ रोजीच्या मा. विशेष स्थायी समिती सभेचे इतिवृत्तांत कायम करणे.

ठराव क्र. ६५ :-

दि. १७/०५/२०१३ रोजीच्या मा. स्थायी समिती इतिवृत्तांतामध्ये मा. सदस्य यांनी सुचविलेल्या दुरुस्त्यांसह इतिवृत्तांत कायम करण्यांत येत आहे.

सुचक :- श्री. बर्नड डिमेलो

अनुमोदक :- श्री. राजेश वेतोसकर

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

सभापती

स्थायी समिती

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ६९, वैद्यकीय विभागाकरीता आवश्यक लॅब मेटेरीयल पुरवठा करणेकरीता मागविलेल्या फेर निविदेतील दर मंजूर करणेबाबत.

बर्नड डिमेलो :-

प्रशासनाने दिलेल्या गोषवा-यानुसार मे. जेनोवा बायोटेक, मे. एस्के सर्जिकल्स, मे. एस. आर. एन्टरप्राईजेस या निविदाकारांनी सादर केलेल्या कमी दराच्या वार्षिक निविदा स्विकारणेस मा. स्थायी समिती सभा मंजूरी देत आहे.

राजेश वेतोसकर :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

मा. सभापती :-

ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.

अनिता पाटील :-

मा. आयुक्त साहेब, तुमच्याशी थोड बोलू इच्छिते, पेणकरपाडा प्रभाग क्र.४० मध्ये आरोग्य केंद्र आपल्या महानगरपालिकेचं साहेब तिथे गेल्या ४ ते ५ महिन्यापासून एकही डॉक्टर नाही. जो डॉक्टर उपलब्ध होतो तो एक आठवड्याला दोन दिवस तिथे फार्मासिस्टपण नाही काहीच नाही आणि जे नर्स आहेत त्यांना इतर कामं पण दिलेली आहेत सर्व्हे करा, डोस देण, लसीकरण करणं, त्यामुळे पावसाचे दिवस आहे आणि आरोग्य जास्त वाढलेलं आहे त्यामुळे मी ब-याच वेळेला पानपट्टे साहेबांना विनंती केलेली आहे की, एक डॉक्टर तरी आमच्या आरोग्य केंद्राला देण्यात यावा किंवा एक फार्मासिस्ट तरी देण्यात याव तर अजून त्यावर काही झालेलं नाही.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

मा. सभापती साहेबांच्या परवानगीने बोलतो मध्यंतरी अॅडव्हर्टाईजमेंट काढली होती फार्मासिस्टची आणि डॉक्टरांची तर डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाही म्हणून पुन्हा आम्ही अॅडव्हर्टाईज काढतो आणि १५ दिवसात महिन्याभरात उपलब्ध करून देतो. तो पर्यंत फार्मासिस्ट उपलब्ध करून देतो.

रोहिदास पाटील :-

मा. आयुक्त साहेब, आपण कोणतेही टेंडर काढले दोन वेळा, तीन वेळा रिकॉल रिकॉल म्हणजे कोणतंही काम आम्ही सांगितलं वाचनालय साठी गुरुवारी सही केलेली आहे त्याची पुस्तक अजून येत नाही शिक्षकांच्या मुख्याध्यापकांची ऑर्डर द्यायची आहे. आपल्या शाळेवर मुख्याध्यापक नाही आपलं काम तरी काय चाललेलं आहे आपल्याकडे डॉक्टर नाही आता वैद्यकीय दाखला द्या म्हणून आपण त्याला मान्यता दिली आम्ही ही त्याच अभिनंदन केलं सगळ्या पाच ही पोलिस स्टेशन ने सांगितलं चांगली सोय होते आता त्यांची सोय कुठे करायची? त्याला पानपट्टे साहेब, पडवळ साहेब उत्तरच देवू शकत नाही. तुम्ही सही केली आम्ही विनंती केली सगळं झालं पुढचं एक्झिक्युशन होत नाही पानपट्टे साहेब तुम्ही सांगा वैद्यकीय दाखला आम्हाला कोणत्या दिवशी मिळेल?

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

मा. सभापती साहेबांच्या परवानगीने बोलतो पुनम सागर हॉस्पिटल मध्ये मिळेल आता सध्या डॉक्टर कमी आहेत २४ तास डॉक्टर तिथे ठेवायला लागणार आहे त्याच कामासाठी परमनंटची ऑर्डर दिलेली आहे आता उर्वरीत जे डॉक्टर भरायचे आहेत त्याचा ऑर्डर काढणार आहोत मिळाल्यानंतर लगेच २४ तास कार्यरत ठेवणार आहोत.

रोहिदास पाटील :-

आमची विनंती अशी आहे की, ज्या दिवशी आम्ही तुम्हाला विनंती करतो त्यावेळी यांच्या प्रोजेक्ट रीपोर्ट सारखं सगळं तयार असणं गरजेचं आहे ज्यादिवशी आम्ही विनंती केली तेव्हा तुम्ही तयार असायला पाहिजे डॉक्टर पुन्हा मिळणार नाही.

संभाजी पानपट्टे (मा. उपायुक्त) :-

५-६ वेळेस ऑर्डर काढली तेव्हा मिळत नव्हते आता परमनंटच्या संदर्भात ऑर्डर काढणार आहोत

प्रकरण क्र. ६९ :-

वैद्यकिय विभागाकरीता आवश्यक लॅब मेटेरीयल पुरवठा करणेकरीता मागविलेल्या फेर निविदेतील दर मंजूर करणेबाबत.

ठराव क्र. ६६ :-

प्रशासनाने दिलेल्या गोषवा-यानुसार मे. जेनोवा बायोटेक, मे. एस्के सर्जिकल्स, मे. एस. आर. एन्टरप्राइजेस या निविदाकारांनी सादर केलेल्या कमी दराच्या वार्षिक निविदा स्विकारणेस मा. स्थायी समिती सभा मंजूरी देत आहे.

सुचक :- श्री. बर्नड डिमेलो

अनुमोदक :- श्री. राजेश वेतोसकर

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

सभापती

स्थायी समिती

मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

प्रकरण क्र. ७०, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७३(क) अन्वये निविदांना मान्यता देणे. (सार्व. बांधकाम विभाग)

बर्नड डिमेलो :-

दि. ०२/०७/२०१३ दै. मिड डे/दै. वृत्तमानस, व **e-Tendering** संकेत स्थळ <https://mbmc.eproc.in> मध्ये प्रसिध्द झालेल्या निविदेनुसार सदर कामाकरीता खालीलप्रमाणे ठेकेदाराने मुदतीत निविदा सादर केलेली आहे.

अ.क्र.	कामाचे नांव / ठेकेदाराचे नांव	अंदाजित खर्च / ठेकेदाराने सादर केलेले दर
१	२	३
१	मिरारोड (पूर्व) प्लीझंट पार्क येथील आरक्षण क्र. ३५५ मैदानात संरक्षण कुंपण भित बांधणे. १.मे. यश इंटरप्रायझेस २.मे. ओमकार इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स ३.मे. एकता कंन्स्ट्रक्शन ४.मे. गजानन कंन्स्ट्रक्शन	रु. ३६,१२,७५०/- १२.००% कमी दराने ७.०२ % कमी दराने ५.०८ % कमी दराने ८.०० % कमी दराने
२	मिरारोड (पूर्व) संघवी नगर, रिषभ इमारत ते गोकुळ धाम पर्यंत रस्ता तयार करणे १. मे. ओमकार इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स २. मे. यश इंटरप्रायझेस ३. मे. गजानन कंन्स्ट्रक्शन	रु. ४८,८५,१००/- १२.६ % कमी दराने ७.११ % कमी दराने १०.०० % कमी दराने
३	मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत पार्किंग, नो-पार्किंग इ. फलक बसविणे. १.मे. एम.एस.इंटरप्रायझेस २.मे. गजानन कंन्स्ट्रक्शन ३.मे. श्रीबालाजी इन्फ्रास्ट्रक्चर	रु. ४४,६२,२००/- ५.०० % जास्त दराने दरवाटाघाटीनंतर ३.००% कमी दराने १०.०० % जास्त दराने १२.०० % जास्त दराने

वरील तुलनात्मक तक्ता पहाता अ.क्र. १ च्या कामी मे. यश इंटरप्रायझेस यांची १२.०० % कमी दराची, अ. क्र. २ च्या कामी मे. ओमकार इंजिनिअर्स अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर्स यांची १२.६ % कमी दराची निविदा, अ. क्र. ३ च्या कामी मे. एम.एस.इंटरप्रायझेस यांची दरवाटीघाटीनंतर ३.०० % कमी दराची या मधील दर सर्वात कमी आहेत. सदर निविदांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७३(क) नुसार मान्यता देण्यात येत आहे.

प्रमोद सामंत :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

डॉ. राजेंद्र जैन :-

मा. सभापती महोदय की परवानगीसे बोलता हूँ, प्र.क्र. ७० मे अनुक्रमांक २ मे जो आर सी क्रमांक ३५५ है उसमे सर्व्हे क्र.५ भी है। वह करीब देड एकर का एरीया है और इसके उपर कोर्ट का स्टे है और अभी फिलहाल यह एमबीएमसी के ताबे मे नही है। हम काम चालु करेंगे आधा काम चालु करेंगे और बिल्डर इसपर आधे काम पर करेगा। आधा काम करना वेस्ट जाएगा ऐसी मेरी धारणा है तो इस बारेमे स्पष्ट किजिए।

राजेश वेतोसकर :-

मा. सभापती साहेब, ह्याच्यामध्ये काय नियम आहेत ते पण सांगा म्हणजे किती टक्के आरक्षण असल्यानंतर आपण विकास करू शकतो ताबा झाल्यानंतर?

दिपक खांबित :-

मा. सभापती साहेबांच्या परवानगीने बोलतो ह्याची ८० टक्के जागा ताब्यात आली आहे म्हणून आपण विषय आणून टेंडर काढला आहे ८० टक्के जागेवर होईल जे काय वाद आहे तो त्यांना बोलवून मिटवला जाईल.

डॉ. राजेंद्र जैन :-

कुल जगह कितनी है?

दिपक खांबित :-

१९२०० चौ.मी.

डॉ. राजेंद्र जैन :-

एकर मे बताएंगे क्योकी देड एकर का एरीया यह है।

दिपक खांबित :-

४ एकर है।

डॉ. राजेंद्र जैन :-

तो देड एकर आपके ताबे मे नही है। मतलब ८० टक्के नही है।

सत्यवान धनेगावे :-

मा. सभापती साहेबांच्या परवानगीने बोलतो, १९२०० चौ.मी. आहे त्यापैकी १६८०० मी. ताब्यात आलेली आहे आपण सांगतो त्या सर्व्हे नंबरच्या बाबतीत ती जागा महापालिकेला हॅन्डओव्हर झाली होती नंतर त्यामध्ये ओनरशिप च्या डिसप्युट मुळे त्या जागेवर डीआरसी देण्यात आलेली नाही परंतु, कम्पाऊंडचं अशा ठिकाणी प्रॉब्लेम नाही.

डॉ. राजेंद्र जैन :-

उस जगह पे कोर्ट का स्टे है ना।

सत्यवान धनेगावे :-

स्टे है वह जगह अंदर है लेकीन अपने को बाहर की जगह पे कम्पाऊंड बनाना है।

डॉ. राजेंद्र जैन :-

जिस जगह पे स्टे है उस जगह पर कैसे काम कर सकते है?

सत्यवान धनेगावे :-

कम्पाऊंड बाहर से बनाना है।

डॉ. राजेंद्र जैन :-

अंदर के जगह पे स्टे है जब वह जगह मालिक के हक मे आयेगा तब वह उसको मिलेगा।

सत्यवान धनेगावे :-

उसको ऑब्जेक्शन आएगा।

डॉ. राजेंद्र जैन :-

हम दिवार बांधेंगे खर्चा करेंगे और अंदर की जगह किसी और को मिलेगी तो खर्चा अपनं क्यो करे?

सत्यवान धनेगावे :-

उसमे हम निगोशिएट करेंगे ना ओनर को बुलाएंगे।

डॉ. राजेंद्र जैन :-

निगोशिएट करकेही प्रस्ताव लाएगा तो ठिक नही रहेगा।

मा. आयुक्त :-

त्यामध्ये असं होतं की, जागा आपल्याला हॅन्ड ओव्हर केलेली आहे. ७/१२ आपल्या नावावर झालेला आहे. ७/१२ आपल्या नावावर झाल्यानंतर त्या मालकी हक्कामध्ये काही वाद निर्माण झाले त्यामध्ये ज्यांनी आपल्याला हस्तांतरण केलेले आहे तो मानत नाही असं ते ठरलं जागा आपल्या ताब्यात बाहेर गेलेली नाही हा मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो हा एक भाग दुसरं ७/१२ आपल्या नावावर होणं हा एक भाग आणि मालकी हक्क आपल्या नावानं होणार हा एक भाग महत्वाचा आहे त्यामध्ये परंतु, ताब्यात आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल आक्षेप नाही यदाकदाचित आपण म्हणता तसा जर वाद निर्माण झाला तर आपली तयारी आहे डीआरसी देण्यासाठी डीआरसी घेण्याचा निर्णय झालेला आहे टीडीआर देण्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे फक्त तो एक्स ला द्यावा की वाय ला द्यावा त्यावरूनच वाद आहे त्या जागेवर समजा आपण अजूनही विचार केला की, आज वाद आहे वाद कुठल्या

प्रकारचा असेल की, मी मालक आहे आणखीन एक्सवायझेड मालक आहे तोच वाद राहिल तिथे त्याला बांधकाम करता येत नाही जागेवर आरक्षण प्ले ग्राऊंडचं आहे आणि प्ले ग्राऊंडच्या आरक्षणाला सर्व्हेक्षण करण्यासाठी जरी आपल्या ताब्यात मिळाली तरी सर्व्हेक्षण करण्यासाठी अधिकार आपला आहे आपण त्याला हे सांगु की तुम्ही मालकी हक्क सिध्द करा एक्सवायझेड ने त्याला आम्ही डीआरसी देवू पण त्या जागेवर सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे कारण त्याच्या आजुबाजुचा सगळा एरीया आपल्याकडे आलेला आहे जर त्यामध्ये वाद उद्भवला तर त्याच्यावर योग्य तो उहापोह करण्यात येईल आणि आपल्याला हे ही म्हणता येईल की जागा आमच्या ताब्यात आहे ताबा आमचा विझू केलेला नाही म्हणून मला असं वाटते की, १० टक्के- २० टक्के जागेसाठी आपली ८० टक्के जागेवर इन्वेस्टमेंट झालं किंवा त्याचा वापर न करणं आहे तसचं पडुन ठेवणं ते योग्य नाही मी स्वतः जागा बघुन आलेलो आहे. आणि तिथे त्या भागामध्ये तिथल्या रहिवासियांना कम्पाऊंड जरी केलं आणि लेव्हिंग केलं तरी तिथल्या लोकांना १ प्ले ग्राऊंड म्हणून उपलब्ध होईल आणि कालांतराने जेव्हा मालकी हक्काचा वाद मिटेल त्यावेळी बाकी जो खर्च आहे. तो नंतर करता येईल ती आपल्याला दक्षता घेता येईल.

अनिता पाटील :-

माझा पण एक छोटासा प्रश्न आहे माझ्या वॉर्डात गार्डनच आरक्षण आहे पण ती कोलेक्टर लहान असल्याकारणने गावातली लोक तिथे अतिक्रमण करतात अतिक्रमण झाल्यावर आपण ते पाडायला जातो त्यापेक्षा ती जागा ताब्यात येत नाही तो पर्यंत तिथे वॉल कम्पाऊंड टाकलं तर निदान तिथे अतिक्रमण होणार नाही.

मा. आयुक्त :-

आरक्षण क्र. सांगा.

अनिता पाटील :-

३५३

मा. आयुक्त :-

ठिक आहे माझी भुमिका मी स्पष्ट करतो त्या ठिकाणी आपल्या मोकळ्या जागा आहेत त्या महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या असतील किंवा कलेक्टरच्या असतील गव्हर्नमेंटच्या असतील किंवा आरजी प्लॉट असतील तर आरजी प्लॉटवर सोसायटीचा हक्क असतो पण त्या आरजी प्लॉट वर देखील मला असं वाटतं की आपण खर्च करावा त्याचे प्रोटेक्शन करावं आणि त्या सोसायटीच्या लोकांना त्याचा उपयोग करण्यासाठी द्यावं जेणेकरुन भविष्यामध्ये कोणी आपल्यावर दावा दाखल करणार नाही किंवा त्याचा विकास करू शकणार नाही जो काय विकास करायचा तो आपल्या माध्यमातूनच होईल आणि काही २-३ प्रकरणांमध्ये डेव्हलपर्स कळालं होतं त्याची परवानगी मागितली आम्ही परवानगी नाकारली आम्ही म्हटलं तुम्ही खर्च करू नका आम्हाला द्या आम्ही खर्च करतो सोसायटीच्या लोकांची काळजी तुम्ही करण्यापेक्षा आणि वाद होऊन देण्यापेक्षा तुमच्या पेक्षा आम्ही करतो तर अशा आरजी जागा आहेत त्याच्यावर आपला मालकी हक्क नाही अशा ठिकाणी म्हणुन मी आपल्याला आरक्षण क्रमांक विचारला त्याचा उद्देश हाच होता कलेक्टरची असेल तर तोंडी सांगुन देखील आपल्याला कम्पाऊंड वॉल करता येईल.

रोहिदास पाटील :-

मा. आयुक्त साहेब, माझी एक विनंती आहे आम्ही सन्मानाने तुमच्याकडे पत्र देतो लोकांच्या हितासाठी आरक्षण क्र.१०२ बगीचा हा भाईदर पूर्वेला बंदरवाडी एरीयामध्ये आहे आम्ही विनंती करतो की, आरक्षण आपल्या नकाशांमध्ये दाखवलं आहे त्याची हकीकत अशी आहे की, विकासकाने विकसीत करायचं आहे २००६ ची ऑर्डर आहे आज २०१३ झालं विकासक विकसीत करत नाही विकासक त्याच्या जागेवर बोर्ड लावतो, बुकींग करतो बुकींग केल्यानंतर आपले आयुक्त विक्रम कुमार यांनी सगळंच उडवून दिले होते, कंपाऊंड सहीत. विक्रम कुमार साहेब इथुन गेले. आता पुन्हा कंपाऊंड झाले. तेव्हापासून आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो की, साहेब हे महापालिकेचे आहे. ह्या स्थायी समितीने १५ लाखांची मंजूरी दिलेली आहे. आपला बोर्ड लावावा. त्याचा 10 X 12 चा आहे. आपला 10 X 15 चा लावा. मिरा भाईदर महानगरपालिका आरक्षण क्र. १०२ बगीचा क्षेत्र एवढे, सर्व्हे नं. एवढा. त्या बाजूला राहणाऱ्या लोकांना तो विश्वास वाटू दे, हे आरक्षण आहे ते बगीचाच आहे. आम्ही तुम्हाला पत्र दिले आहे. जर विकासक करत नसेल, अजून २०२३ पर्यंत करणार नसेल तर राहणाऱ्या लोकांना सुविधा द्यायची नाही का? आपण विकसित करू. बिल त्याला नंतर पाठवू. पण पहिल्यांदा बोर्ड तर लावा.

मा. आयुक्त :-

त्यामध्ये विषय असा होता की, मी येण्यापूर्वी म्हणजे त्यामध्ये असे होते की, आरक्षण क्र. १०२ मध्ये फेरबदल होवून त्याचे ५० टक्के आर. झोन मध्ये झाले आणि ५० टक्के बगीचासाठी आरक्षित झाले. त्यानंतर मी येण्यापूर्वी त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी कंपाऊंड बांधण्यासाठी परवानगी दिलेली आहे. हा दुसरा भाग, तिसरा भाग म्हणजे आपण म्हणता की ते कंपाऊंड वॉल तोडले, साफ केले. पण कंपाऊंड वॉलची परवानगी ही मी येण्यापूर्वी दिलेली आहे. परवा म्हणजे ३ दिवसापूर्वी मी त्यांना सांगितले की, तुम्ही एकतर तो बगीचा डेव्हलप करा किंवा आमची जी जागा आहे, त्याचा प्रॉब्लम असा आहे की, टी.आय. ला डिमार्केशन मिळत नाही. म्हणजे ५० टक्के हिस्सा कुठला? आपली बाजू कुठे संपते? त्यांची बाऊन्ड्री कुठे सुरु होते? हे त्यांना निश्चित करता येत नाही. तरीपण मी सांगितले की, सर्व्हेअर मार्फत तुम्हाला मोजमाप करुन देतो. तुम्ही तुमचे ५० टक्के जेव्हा विकसित

करायचे असेल तेव्हा करा. ते ५० टक्के तुम्ही आम्हाला हॅन्डओव्हर करा किंवा तुम्ही डेव्हलप करुन द्या. तर त्यासाठी सुध्दा त्याची तयारी आहे. फक्त ते दोन्ही कंपोजिट करायला लागेल. हद्द निश्चित होत नव्हती. म्हणून त्यामधून असा मार्ग काढला की आपण तात्पूर्ती ठरवावी आणि उद्या हद्द कमी जास्त झाली तर आपल्याला सोडताना काही कारण नसणार नाही. पण कमी जर झाला तर त्याच्या कंपाऊंड वॉल त्याच्याकडून ते बांधून घ्यावी.

रोहिदास पाटील :-

साहेब, आमचा आजचा आग्री आहे की त्याचा 10 X 12 चा तर आपला 12 X 15 चा मिरा भाईदर महानगरपालिका आरक्षण क्र. १०२ बगीचा सर्व्हे क्र. हा क्षेत्र एवढे आपले ४१०० चौ. मी. क्षेत्र मिळायला पाहिजे. दुसरे म्हणजे आपली महापालिकेची सन्मा. सदस्या श्रीम. सरस्वती मयेकर त्यांची जागा त्या कंपाऊंडच्या आतमध्ये आहे. एक नगरसेविका आपल्याला विनंती करते. आपण न्याय देवू शकत नाही असे सांगितले तर हे योग्य नाही ना.

मा. आयुक्त :-

मयेकर मॅडम मला भेटल्या होत्या. त्यांना मी ह्या दोन्ही बाजू समजावून सांगितले. कारण त्यांच्याकडून आपल्या लक्षात आले की, हद्द निश्चित होवू शकत नाही. कारण त्यांचे टी.आय.आर. ला ऑब्जेक्शन रजिस्टर केले आहे. तिथे पूर्तता होवू शकत नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला की, तात्पूर्ती हद्द पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील, उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील हा भाग आपण ठरवून घ्या आणि तात्पूर्ती हद्द निश्चित करा. तात्पूर्ती हद्दीला आपण कंपाऊंड वॉल करायचीसुध्दा माझी तयार आहे. त्याला विकासक सुध्दा राजी झालेले आहे. त्यामध्ये १५ दिवसामध्ये बॅनर लावण्याचा आणि तो जर विकासक करत नसतील तर कंपाऊंड वॉल.....

रोहिदास पाटील :-

मोठा अँगलवर बोर्ड लावायचा. परत निघाला नाही पाहिजे.

मा. आयुक्त :-

हो ठिक आहे.

मा. सभापती :-

ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.

बर्नड डिमेलो :-

मा. सभापती साहेब, आयुक्त साहेब, आपला मनोरी ते चौक हा जो आमचा परिसर आहे त्याच्यामध्ये २६, २७ आणि २५ हे ३ प्रभाग येतात. तर सर्व त्यांच्या परवानग्या असो किंवा काहीतरी द्या. आता आपले आरक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी निघाल्या. त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीला एम.एम.आर.डी.ए. च्या आपल्याला परवानग्या घ्याव्या लागतात. तर त्यांचे कार्यालय आपल्या महापालिकेत त्यांना जागा दिली आणि इथे उपस्थित केले तर ते आपले नागरीक आहेत आणि प्रत्येक गोष्टीला आपल्या महापालिकेतून उत्तर येतं की, तुम्ही एम.एम.आर.डी.ए. कडे जा. म्हणजे आपण मोकळे होतो. सर्व सुविधा देतो, सगळ्या गोष्टी देतो. पण दुस-या ज्या अडचणी आहेत आणि ते स्थानिक लोक आहेत. असे नाही की ते नविन शहर वसलेले आहे. कार्यालय जर इथे आले तर बरीचशी सोय होईल. आता जे नविन आरक्षण आहेत, नविन बदल एम.एम.आर.डी.ए. चा आला आहे. ते जर कायम झाले तर तिथे पण आपली गार्डन आरक्षण आहेत तसे भिंती घालणे, अतिक्रमण रोकणे किंवा तिथे काम चालू करणे तर त्या विषयी जरा आपण काय प्रयत्न केले?

मा. आयुक्त :-

दोन्ही सुचना अत्यंत चांगल्या आहेत. एम.एम.आर.डी.ए. ला विनंती करण्यात येईल की, त्यांनी त्यांचे अधिकारी म्हणजे सुरुवातीला पूर्ण कालावधी नसले तरी आठवड्यातून २ दिवस, ३ दिवस त्यांना जसे जमेल तसे. तर त्यासाठी जागा सुध्दा तशी मी विनंती करतो आणि वैयक्तिक पातळीवर पण सांगतो की तुम्ही आठवड्यातून काही दिवस तुमचे अधिकारी तुम्ही इथे बसवा. जेणेकरुन तिकडच्या ज्या काही समस्या असतील किंवा बांधकाम परवानगीचे काही मुद्दे असतील तर त्यांनाही करता येईल आणि आरक्षणाबद्दल त्यांनी निश्चित करुन दिली तर ज्या पध्दतीने आपण पश्चिम भागासाठी किंवा मिरा भाईदरच्या विकसित भागासाठी जो निर्णय येईल तोच निर्णय आपल्याला घेऊन त्याचं कोटेशन काढण्यात येईल.

मा. सभापती :-

आयुक्त साहेबांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा.

रोहिदास पाटील :-

साहेब, तुम्हाला पुन्हा-पुन्हा विनंती केली होती. पाण्याच्या टाकीजवळ मोकळ मैदान आहे. आम्ही विनंती केली होती की सपाटीकरण कराव त्या ठिकाणी गाड्या उभ्या कराव्यात. आता आपण सपाटीकरण तिथे केलच नाही. सगळ्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात. आजच्या घटकेला तुम्ही कोणत्याही रस्त्यावर जा. बी.पी. रोडवर जा, नवघर रोडवर जा. नवघर रोडवर सगळे शाळा कॉलेजेस आहेत. कोणतीही शाळा सुटली की रस्ता जाम होतो. त्याच्यात कोणती तरी गाडी उभीच आहे. कोणाची खाजगी आहे तर कोणाची ट्रान्सपोर्टची आहे. आम्ही विनंती करतो त्याच एक्झिक्युशन होत नाही. दुःख त्या गोष्टीच आहे. त्याची लेव्हलिंग करायला काय अडचण

आहे. आपलीच जागा आपणच लेव्हल करायच आहे. जाऊन त्यांची गाडी उभी राहणार, ह्यांची गाडी उभी राहणार.

मा. आयुक्त :-

तो जो भाग आहे तो सी.आर.झेड. मध्ये आहे. आपल्याला ती कल्पना असेल.

रोहिदास पाटील :-

तो सी.आर.झेड. मध्ये नाही.

प्रविण पाटील :-

तिथे आपण मागे मार्केटच उद्घाटन पण केल होत.

रोहिदास पाटील :-

कॉलेज समोरच मैदान सी.आर.झेड. मध्ये नाही.

मा. आयुक्त :-

काही भाग पण सी.आर.झेड. मध्ये आहे.

रोहिदास पाटील :-

काही असेल तर लेव्हल तर कराना. कायद्याने काही चूक होत असेल तर रिस्क नका घेऊ. आमचा मान ठेवूच नका. पण जेवढ आहे तेवढ तर करा. दुसरी गोष्ट अशी आहे की, हे जे ट्रक आहेत ते आतमध्ये येऊ देत नाही. पुलाजवळ उभे राहतात. पुलाजवळ उभे राहणा-या ट्रकमध्ये आपल्याकडे उत्पन्नाची कोणतीच पावती नाही. हा मुद्दा तुम्ही लिहून ठेवा. त्या ठिकाणी जबरदस्तीने पैसे वसूल केले जातात. आपल्या रेकॉर्डवरच ठेकेदार तिकडे कोणीही नाही. आपण कोणाला ठेकेदार दिलेला नाही. उगाच वसुली होते.

मा. आयुक्त :-

ठिक आहे. त्याच लेव्हलिंगच करून घेऊया. साहेब, त्याचा काही भाग सी.आर.झेड. मध्ये आहे. तरी पण आपण

प्रविण पाटील :-

साहेब ते सी.आर.झेड. मध्ये नाही. ते पूर्वी मैदान होत.

मा. आयुक्त :-

काही भाग सी.आर.झेड. मध्ये आहे.

रोहिदास पाटील :-

थोडा भाग सी.आर.झेड. मध्ये आहे. पण आपण स्ट्रक्चर कुठे उभे करतो. फक्त लेवल करायच आहे.

मा. आयुक्त :-

आता आपल्याला कल्पना आहे की, गणपती उत्सव जवळ येत आहे. आणि गणपती उत्सवासाठी आपण काय-काय उपाययोजना केलेल्या आहेत काही-काही नाही. तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण सर्व मंडळाची बैठक घेतली. त्या बैठकीला या विभागाचे पोलिस देखील उपलब्ध होते. आणि जवळपास १०० मंडळाचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुध्दा उपस्थित होते. त्यामुळे आपण त्यांना ब-याचशा सुचना दिलेल्या आहेत. त्यापैकी महत्वाची सुचना ही होती की, कारण त्यावेळेस गणेश मुर्तीची ऑर्डर देण्याच काम चालू होत म्हणून बैठक घेण्यात आली. आणि आपण प्रामुख्याने विनंती केली होती की, तुम्ही मुर्तीची उंची ही मर्यादीत ठेवली तर तुम्हाला चांगल होईल. तुम्ही लहान-मोठीची कॉम्पीटीशन करू नका. त्यामध्ये मुर्तीची तुम्ही फक्त वेळेवर पुजा करा. विधिवत पुजा करा. आणि तिथे मंडळाच्या कार्यकर्त्यांच ८-८ तासाची किंवा ४-४ तासाची झूटी द्या. जेणेकरून तिथे काही घटना घडणार नाही. त्यानंतर ज्या परवानग्या घ्यायच्या आहेत. महानगरपालिकेची परवानगी असो किंवा जिल्हाधिका-यांची परवानगी असो किंवा पोलिस विभागाची परवानगी असो किंवा लाऊडस्विकर वाजवण्यावर आवाजाची बंदी असो. या सगळ्यांची परवानगी आपण घ्या, महानगरपालिकेची कुठे अडचण असेल तर तिथे आपण वेगळा सेट करण्यासाठी त्यांना कल्पना दिलेली आहे. विसर्जनादिवशी आपण काय-काय तयारी केली आहे. त्याची रंगित तालीम कशी असेल ते सुध्दा मी थोडक्यात सांगितलेल आहे. यावर्षी आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आपला म्हणजे आपल्या सगळ्यांचा कारण आपण विविध भागामधून आहात. आपल्या इथे बरेचशे मंडळ आहेत. तर माझा गणपती पहिला त्याचा गणपती शेवटचा किंवा मानाचा गणपती आहे. असे न होऊ देता गणपती विसर्जन लवकर होईल अस आपल्या सगळ्यांनी प्रयत्न केले तर सकाळी १० वाजेपर्यंत जे विसर्जनची प्रक्रिया चालते ती काही प्रमाणात कमी होईल. यासोबत आपण महत्वाचे दोन निर्णय घेतलेले आहेत जे मी आपल्याला सांगू इच्छितो की, आपण पाच ठिकाणी आर्टिफिशल पॉन्ड्स तयार केलेले आहेत. त्याची सुध्दा पब्लिसिटी आपण करत आहोत. ते आपल्या माध्यमातून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे पोहचल आहे. तर तो आपल्याला चांगला भाग होईल की, गर्दी ही विभागली जाईल. आणि पर्यावरणामुळे सुध्दा रक्षण होईल. दुसरा महत्वाच म्हणजे विसर्जन नंतर जे काही शिल्लक राहतात. पेपरमध्ये फोटो येतात कोणीतरी फोटो काढतात नंतर त्यामध्ये वादविवाद निर्माण होतात. म्हणून त्या दिवशीच म्हणजे विसर्जन झाल्या त्या रात्रीच किंवा दुस-या दिवशीच्या रात्री आपल्या सगळ्यांचे अवशेष आहेत ते अवशेष आपण एका ठिकाणी नेऊन त्याच्यावर माती अंतरण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. पाच ठिकाणी जे कृत्रिम तळे विसर्जनासाठी आहेत ते एकतर नवघर शाळेजवळ आहेत.

दिपक खांबित :-

मा. सभापती साहेबांच्या परवानगीने बोलतो. भाईदर पश्चिमेच्या इथे सुभाषचंद्र बोस मैदानाच्या तिकडे आपण करणार आहोत. दुसर आरक्षण क्र. १०० आहे ब्रिजच्या बाजूला तिथे करणार आहोत. म्हणजे वेस्टला दोन ठिकाणी करतो. ईस्टला नवघर शाळेच मैदान आहे. तिकडे करतो. त्यानंतर मिरारोडला सेक्टर ३ चे जे ग्राऊंड आहे त्यामध्ये करतो. आणि एक शिवार तलावाच्या मागे सरदार पटेल शाळेच्या समोरच रिझर्व्हेशन आहे शाळेच त्याच्यामध्ये करतो. अशा पाच ठिकाणी आपण कृत्रिम तलाव करतो. आणि दरवर्षी आपण एकुण पाच ठिकाणी समुद्रामध्ये विसर्जन करतो. उत्तनला, भाईदर पूर्व, पश्चिम, घोडबंदरला दोन ठिकाणी करतो, रेतीबंदरला, स्मशानभूमीच्या मागे, काजुपाड्याच्या इथे करतो. एकुण बारा तलाव आहेत. प्रत्येक गावातले अशा १७ ठिकाणी आपण विसर्जन करतो. त्यावर हे पाच ठिकाणी यावेळेला वाढवले आहेत. ४० X २० ची ती साईज आहे. डिप करणार, त्याच्यावर टारपीट टाकणार आहोत आणि त्याची अँड पण करणार आहोत. चांगल्या प्रकारे व्यवस्थापण नागरीकांना करून देणार आहोत.

रोहिदास पाटील :-

साहेब, एक विनंती अशी होती की, नवघर शाळेच्या ठिकाणी तलाव आहे. त्या जागेमध्ये तुम्ही २० X ४० चा १० फुट खोलचा खड्डा मारला. तो परत खड्डा बुजवायचा कधी आणि काय कधी त्याची आवश्यकता आहे का? ज्याठिकाणी सोय नाही म्हणजे नवघरकडे गणपती विसर्जनाची अडचण नाही. बंदरवाडी नाक्यावर विसर्जनाची अडचण नाही. जिथे खाडी जवळ आहे तिथेही सोय करावी की नाही.

प्रविण पाटील :-

साहेब नवघरला समुद्र पण आहे आणि तलाव पण आहे.

संदिप पाटील :-

साहेब, सुभाषचंद्र बोस मैदानामध्ये करायची जरूरत नाही. कारण, आमच्या इथे राई, मुर्धा, मोर्वा तिथल्या परिसरातले तलावामध्ये विसर्जन करतात आणि गोराईला घेऊन जातात. आणि जे भाईदरवाले आहेत ते स्टेशनला धक्यावर घेऊन जातात. त्यामुळे वेस्टला करायची गरज भासत नाही अस मला वाटते.

मा. आयुक्त :-

ह्यात दोन भाग आहेत. पहिला मुद्दा म्हणजे पर्यावरणाची हानी. ती आपली कमी झाली पाहिजे हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे चौपाटीवरची होणारी गर्दी ती काही प्रमाणात कमी व्हावी. कारण गर्दी झाली तर विसर्जनाला वेळ लागतो. लहान गणपती मोठे गणपती जरी विभागले तरी ती संख्या कमी झाली आणि पर्यावरणासाठी मंडळाचा आग्रह असतो. त्यांचे जर मंडळ असतील तर त्याच्यासाठी व्यवस्था करावी.

शरद पाटील :-

साहेब, तुम्ही कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यासाठी सक्ती केली तर ते जातील नाहीतर जाणार नाही.

बर्नड डिमेलो :-

मुर्तीची साईज जी असेल ना त्याने कृत्रिम तलावामध्ये कराव. म्हणजे रस्त्याला फक्त सार्वजनिक जातील. आणि छोट्या-छोट्या घरगुती असतात. त्याठिकाणी तुम्ही सर्व्हे करायला पाहिजे कि ते तयार आहेत का? नाहीतर आपण तिथे कृत्रिम तलाव करायचो आणि लोक तेथे जाणार नाही.

रोहिदास पाटील :-

साहेबांना धन्यवाद देतो. आपल्या ह्या सभेने भाईदर पूर्वेला धक्यासाठी आपण ३५ लाखाचा ठेका दिला. त्या ठेकेदाराने काम चालू केल. आपला प्रयत्न आहे की सकाळी चार वाजेपर्यंत विसर्जन आटोपल पाहिजे. दरवर्षी नऊ, साडे नऊ वाजतात. ४-५ मुर्ती खंडीत होतात. ते होऊ नये म्हणून काम चालू असताना आयुक्त साहेबांना विनंती केली. सकाळी ५.३० ला ओहोटी असते तर तुम्ही ७.३० वाजता या. या सभागृहात मला सांगायला अभिनंदन होते की, त्या कामाच महत्व जाणुन स्वतः साहेब सकाळी आले बघुन गेले. काम अत्यंत प्रगतीपथावर आहे. सगळ्या सभागृहाला विनंती करतो तुम्ही वेळ काढुन या. बघा निटनेटक एक मानाच चांगले काम सभापती साहेब, आयुक्त साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालल आहे. आपला फार मोठा धक्का आहे. १०० वर्षे गॅरेन्टीचा होते. साधासुधा नाही.

राजेंद्र जैन :-

मंडप डालने के लिए जो रोड पे गड्डे डालते है। उसके बारे में अभी पॅनल्टी सिस्टम है या नहीं है।

मा. आयुक्त :-

पॅनल्टी सिस्टम है। उसमें चार्जस रहते है। मैंने उनको सभा में बोला है। जहाँ पर छोटे मंडप है वहाँपर आप रस्ते में गड्डे करने के बजाय हम आपको पिपा और रेती उपलब्ध करके देंगे उसमें करो। बडे मंडप बनाते समय यह रिस्क नहीं ले सकते क्योंकि बारीश आयी या हवा आयी कही मंडप गिर जाए। इसलिए छोटे मंडप को प्रोत्साहित किया है की आप गड्डे करने के बजाय पीपा में रेती डालो और उसपर मंडप खडा करो।

राजेंद्र जैन :-

बराबर है साहब, साहब मैं यह बोल रहा हूँ प्रशासन का नियम है की गड्डो पर पॅनल्टी लगाया जाए। जबकी होता यह है की, गड्डे किए जाते है और प्रशासन कहीपर पॅनल्टी लगाने पहुंचते है। तो कहीपर नहीं। इसबारे में स्पष्ट निती बनाया जाए यह मेरा आग्रह है।

मा. आयुक्त :-

ठिक आहे.

मा. सभापती :-

ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे.

प्रकरण क्र. ७० :-

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७३(क) अन्वये निविदांना मान्यता देणे. (सार्व. बांधकाम विभाग)

ठराव क्र. ६७ :-

दि. ०२/०७/२०१३ दै. मिड डे/दै. वृत्तमानस, व e-Tendering संकेत स्थळ <https://mbmc.eproc.in> मध्ये प्रसिध्द झालेल्या निविदेनुसार सदर कामाकरीता खालीलप्रमाणे ठेकेदाराने मुदतीत निविदा सादर केलेली आहे.

अ.क्र.	कामाचे नांव / ठेकेदाराचे नांव	अंदाजित खर्च / ठेकेदाराने सादर केलेले दर
१	२	३
१	मिरारोड (पूर्व) प्लीझंट पार्क येथील आरक्षण क्र. ३५५ मैदानात संरक्षण कुंपण भिंत बांधणे. १.मे. यश इंटरप्रायझेस २.मे. ओमकार इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स ३.मे. एकता कन्स्ट्रक्शन ४.मे. गजानन कन्स्ट्रक्शन	रु. ३६,९२,७५०/- १२.००% कमी दराने ७.०२ % कमी दराने ५.०८ % कमी दराने ८.०० % कमी दराने
२	मिरारोड (पूर्व) संघवी नगर, रिषभ इमारत ते गोकुळ धाम पर्यंत रस्ता तयार करणे १. मे. ओमकार इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स २. मे. यश इंटरप्रायझेस ३. मे. गजानन कन्स्ट्रक्शन	रु. ४८,८५,९००/- १२.६ % कमी दराने ७.९९ % कमी दराने १०.०० % कमी दराने
३	मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत पार्किंग, नो-पार्किंग इ. फलक बसविणे. १.मे. एम.एस.इंटरप्रायझेस २.मे. गजानन कन्स्ट्रक्शन ३.मे. श्रीबालाजी इन्फ्रास्ट्रक्चर	रु. ४४,६२,२००/- ५.०० % जास्त दराने दरवाटाघाटीनंतर ३.००% कमी दराने १०.०० % जास्त दराने १२.०० % जास्त दराने

वरील तुलनात्मक तक्ता पहाता अ.क्र. १ च्या कामी मे. यश इंटरप्रायझेस यांची १२.०० % कमी दराची, अ. क्र. २ च्या कामी मे. ओमकार इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स यांची १२.६ % कमी दराची निविदा, अ. क्र. ३ च्या कामी मे. एम.एस.इंटरप्रायझेस यांची दरवाटाघाटीनंतर ३.०० % कमी दराची या मधील दर सर्वात कमी आहेत. सदर निविदांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ७३(क) नुसार मान्यता देण्यात येत आहे.

सुचक :- श्री. बर्नड डिमेल्ला

अनुमोदक :- श्री. प्रमोद सामंत

ठराव सर्वानुमते मंजूर
ठराव वाचून कायम करण्यात आला

सही/-
सभापती
स्थायी समिती
मिरा भाईंदर महानगरपालिका

नगरसचिव :-

२ के चा विषय सन्मा. सदस्य बर्नड डिमेल्ला साहेबांनी आणलेला आहे. तर सगळ्यांची मंजूरी आहे का विषय घेण्यासाठी.

रोहिदास पाटील :-

हो ठिक आहे.

बर्नड डिमेलो :-

उपरोक्त विषयानुसार मिरा-भाईंदर शहरास सध्या स्टेम व एम.आय.डी.सी. कडून पाणी पुरवठा होत आहे. सध्या मिरा-भाईंदर शहरास ३५ द.ल.लि. प्रति दिन पाण्याची तुट आहे. सद्यस्थितीत पाऊस समाधानकारक असल्याने बारवी धरण पुर्णतः भरून वाहत आहे. सदर वाया जाणारे पाणी स्टेम व एम.आय.डी.सी. मार्फत अतिरिक्त पाणी मिळण्याबाबतचा ठराव या सभेत मांडण्यात येत आहे. तसेच मा. आयुक्त यांचेदेखील अतिरिक्त पाणी मिरा-भाईंदर शहरास मिळणेबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तरी बारवी धरणातून वाया जाणारे पाणी मिरा-भाईंदर महानगरपालिकेस मिळणेबाबत स्टेम व एम.आय.डी.सी. यांना कळवून सदरचे पाणी मिळणेस विनंती करणेसच्या ठरावास ही सभा मंजूरी देत आहे.

प्रमोद सामंत :-

या ठरावाला माझे अनुमोदन आहे.

मा. सभापती :-

ठराव सर्वानुमते मंजूर करित आहे.

प्रकरण क्र. ७१ :-

२ के अन्वये प्रस्ताव – पावसाळ्यात बारवी धरणातून ओव्हरफ्लो होणारे अतिरिक्त पाणी मिरा भाईंदर शहरास मिळणेबाबत. (पाणी पुरवठा विभाग)

ठराव क्र. ६८ :-

उपरोक्त विषयानुसार मिरा-भाईंदर शहरास सध्या स्टेम व एम.आय.डी.सी. कडून पाणी पुरवठा होत आहे. सध्या मिरा-भाईंदर शहरास ३५ द.ल.लि. प्रति दिन पाण्याची तुट आहे. सद्यस्थितीत पाऊस समाधानकारक असल्याने बारवी धरण पुर्णतः भरून वाहत आहे. सदर वाया जाणारे पाणी स्टेम व एम.आय.डी.सी. मार्फत अतिरिक्त पाणी मिळण्याबाबतचा ठराव या सभेत मांडण्यात येत आहे. तसेच मा. आयुक्त यांचेदेखील अतिरिक्त पाणी मिरा-भाईंदर शहरास मिळणेबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तरी बारवी धरणातून वाया जाणारे पाणी मिरा-भाईंदर महानगरपालिकेस मिळणेबाबत स्टेम व एम.आय.डी.सी. यांना कळवून सदरचे पाणी मिळणेस विनंती करणेसच्या ठरावास ही सभा मंजूरी देत आहे.

सुचक :- श्री. बर्नड डिमेलो

अनुमोदक :- श्री. प्रमोद सामंत

**ठराव सर्वानुमते मंजूर
ठराव वाचून कायम करण्यात आला**

**सही/-
सभापती
स्थायी समिती
मिरा भाईंदर महानगरपालिका**

मा. सभापती :-

सभा संपली असे मी जाहिर करतो.

(सभा संपल्याची वेळ दुपारी १.०० वा.)

**सही/-
सभापती
स्थायी समिती
मिरा भाईंदर महानगरपालिका**

**नगरसचिव
मिरा भाईंदर महानगरपालिका**